

विद्यमान संचालक मंडळ

अध्यक्ष : सीए प्रदीप जगन्नाथ जगताप		उपाध्यक्ष : डॉ. राजेंद्र गुरुपादया हिरेमठ
अॅड. सतिश नानासाहेब गोरडे	उदय त्र्यंबक काकिडे	गणेश नारायण कचरे
पांडूरंग प्रभू गायकवाड	सचिन शंकरराव यादव	दत्तात्रय नारायण ढवळीकर
रवि शंकर तुपे	राजेंद्र गजानन वालेकर	संदीप बालकिशन सारडा
सूर्यकांत नानासाहेब शिर्के	विनायक आनंदराव गायकवाड	सौ. आशा बाळासाहेब बहिरट
श्रीमती अनुपमा विजय कळसकर	जितेंद्र संपतराव दाभाडे	रविंद्र विनायक देवकर

बँकेचे अधिकारी (Executives of the Bank)

मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer):	शिरीष यशवंत महाबळ (31/10/2017 पर्यंत)
	विनायक केशव जोशी (01/11/2017 पासून)

सरव्यवस्थापक (General Manager)

किशोर सुरेश घोळबा (09/04/2018 पासून)

सह-सरव्यवस्थापक (Joint General Manager)

सतिश हणमंत चव्हाण शिरीष निवृत्ती पोळेकर

उपसरव्यवस्थापक (Deputy General Manager) :

सतिश मनोहर पिंपळे अनिल राजाराम प्रधान तुकाराम अनंतराव नाईक

सहा. सरव्यवस्थापक (Assistant General Manager)

विवेक शिवाजीराव घोमण	भारत अण्णा टिळेकर	श्रीधर विठ्ठल कुलकर्णी
आनंद गणेश जोशी	राजेश विष्णु जाधव	मिलिंद मधुकर परांजपे
अभिजीत मोरेश्वर पाडळकर	सचिन बाळकृष्ण बोज्जा	राजु संपत शिंदे
शशिकांत निवृत्ती पडळकर	गणेश आनंद कानडे	

लेखापरिक्षक व सल्लागार (Auditors & Advisors)

वैधानिक लेखापरिक्षक (Statutory Auditor)	:	मे.एस.आर.पंडीत अॅन्ड कंपनी
कर लेखापरिक्षक (Tax Auditor)	:	मे.एस.डी.मेडकर अॅन्ड कंपनी. चार्टर्ड अकौंटंट्स
कायदेशीर सल्लागार (Legal Advisor)	:	अॅड.श्री.एम.पी.उर्फ दादासाहेब बेंद्रे
गुंतवणूक सल्लागार (Investment Advisor)	:	श्री.डी.एस.अंगचेकर

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (केवळ सभासदांसाठी)

बँकेच्या सभासदांची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. 18.08.2018 रोजी संध्याकाळी ठीक 5.00 वाजता पुणे विद्यार्थी गृहाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे मुक्तांगण सभागृह, स. नं. 44, पर्वती, पुणे – 411 009 येथे खालील नमूद केलेल्या विषयांचा विचार करण्यासाठी आयोजित केली आहे. सदर सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

● सभेपुढील विषय ●

1. दिनांक 19 ऑगस्ट 2017 रोजी झालेल्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे.
2. मा. संचालक मंडळाने तयार केलेला 46 वा वार्षिक अहवाल व दिनांक 31 मार्च 2018 अखेरचा मा. वैधानिक लेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेला ताळेबंद, नफा-तोटा पत्रक यास मान्यता देणे.
3. सन 2017-18 चा मा. वैधानिक लेखापरीक्षकांचा अहवाल वाचून त्याची नोंद घेणे.
4. सन 2016-17 या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षकांच्या अहवालाच्या दोषदुरुस्तीची नोंद घेणे.
5. वैधानिक लेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेली थकीत कर्ज रक्कम निरस्त करणे.
6. संचालक मंडळाने सुचविलेल्या सन 2017-18 वर्षातील नफा वाटणीस मंजूरी देणे.
7. दि. 27.02.2018 रोजीच्या संचालक मंडळ ठराव क्र. 5/3 नुसार आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये सामाजिक संस्थांना वितरीत केलेल्या देणगी रक्कम रु. 9,05,000/- मंजूरी मिळणे बाबत.
8. विविध सामाजिक संस्थांना चालू आर्थिक वर्षात जास्तीत जास्त रु. 12,80,000/- पर्यंत रक्कम धर्मादाय निधीतून देणगी म्हणून देणेस मंजूरी मिळणे बाबत.
9. सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे. वैधानिक लेखापरीक्षकांचा मेहनताना ठरविणेचे अधिकार मा. संचालक मंडळास देणे.
10. मा. संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे.
11. सन 2018-19 साठीचे अंदाजपत्रकाची नोंद घेणे.
12. स्टाफिंग पॅटर्न मंजूरी देणे.
13. वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असलेल्या सभासदांची रजा मंजूर करणे.
14. मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे अन्य विषय.

मा. संचालक मंडळाच्या आज्ञेवरून

- सही -

स्थान : हडपसर, पुणे
दिनांक : 02.08.2018

विनायक जोशी
मुख्य कार्यकारी अधिकारी

● विशेष सूचना ●

❶ गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास ही सभा त्याच दिवशी, त्याच ठिकाणी संध्याकाळी ठीक 5.30 वाजता होईल. अशा सभेस गणसंख्येची आवश्यकता असणार नाही. ❷ वार्षिक अहवालाची प्रत दि. 06.08.2018 पासून नजिकच्या शाखेत कामकाजाच्या वेळेत उपलब्ध राहील. सदर सूचना दाखवून अहवाल प्रत शाखेतून घेण्यात यावी. सभेस येतांना कृपया अहवालाची प्रत सोबत आणावी. ❸ बँकेच्या कामकाजाबाबत काही माहिती हवी असल्यास वा काही सूचना करावयाच्या असतील तर त्या सूचना वा प्रश्न बँकेच्या हडपसर येथील मुख्य कार्यालयात बँकेच्या कामकाजाच्या वेळेत दि. 10.08.2018 पर्यंत लेखी आणून द्यावेत. आयत्यावेळी विचारलेली माहिती देणे शक्य होणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. वरील विषयासंबंधीचे कागदपत्र हडपसर येथील मुख्य कार्यालयात कामकाजाच्या वेळेत पहावयास मिळतील. ❹ आपला पत्ता बदलला असल्यास नवीन पत्ता पूर्ण तपशीलासह नजिकच्या शाखेमार्फत बँकेच्या मुख्य कार्यालयास आपल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडीसह सत्वर कळवावा. ❺ लाभांश रक्कम आपल्या खात्यात जमा होण्यासाठी स्थायी सूचना द्याव्यात. खाते नसेल तर नजिकच्या शाखेत खाते उघडावे ही विनंती. ❻ ज्या सभासदांनी सन 2014-15 या कालावधीचा लाभांश नेला नसेल त्यांनी तो दि. 31.08.2018 किंवा तत्पूर्वी घेऊन जावा. अन्यथा सदर लाभांशाची रक्कम नियमाप्रमाणे बँकेच्या राखीव निधीस वर्ग करण्यात येईल. ❼ सन 2017-18 चा बँकेचा ताळेबंद व नफा तोटा पत्रक बँकेच्या www.janasevabankpune.net या संकेत स्थळावरही पाहता येईल.

Notice of the Annual General Meeting (For members only)

The 46th Annual General Meeting of the members of the Bank will be held on Saturday 18.08.2018 at 5.00 p.m. at Pune Vidyarthi Gruha's College of Engineering and Technology Muktangan Auditorium, S. No. 44, Parvati, Pune - 411009 to transact the following business. You are requested to attend the meeting.

● Agenda for the Meeting ●

01. To read and confirm the minutes of the 45th Annual General Meeting held on 19th August 2017.
02. To approve the 46th Annual Report for the financial year 2017-18 prepared by the Hon'ble Board of Directors and Balance Sheet and Profit & Loss Account for the year ended 31 March 2018 as certified by the Hon. Statutory Auditors.
03. To consider the Hon. Statutory Auditors' Report for the year 2017-18 and take note thereof.
04. To take note of compliance report Statutory Auditor's Report for the year 2016-17.
05. To approve write off of bad debts as certified by the Statutory Auditors.
06. To approve appropriation of profit for the year 2017-18 as proposed by Board of Directors.
07. To approve donations given out of Charitable Funds amounting to Rs. 9,05,000/- (Rs. Nine Lakh Five Thousand only) during the Financial Year 2017-18, approved vide Board Resolution No - 5/3 Dtd 27.02.2018
08. To approve the donations to various Charitable/Social institutions from Charitable Fund of the Bank not exceeding Rs. 12,80,000/-
09. To appoint Statutory Auditors for the financial year 2018 - 19 and authorise Hon'ble Board of Directors to fix their remuneration.
10. To take note of loans and advances granted to the members of Hon'ble Board of Directors and their relatives.
11. To take a note of budget for the financial year 2018-19.
12. To approve the Staffing Pattern.
13. To grant leave of absence to the members remaining absent for the Annual General Meeting.
14. Any other matter with the permission of the Chair.

By order of the Hon'ble Board of Directors

-sd-

Vinayak Joshi

Chief Executive Officer

Place : Hadapsar, Pune

Date - 02/08/2018

● Special Instructions ●

- ❶ In case the meeting is adjourned for want of quorum, it will commence at 5.30 p.m. on the same day and at the same venue for which no quorum would be necessary.
- ❷ The copy of Annual Report would be available w.e.f. 06.08.2018 at your nearest Branch during business hours. The copy could be obtained by producing this notice. Please bring the copy of Annual Report for attending the meeting.
- ❸ Any information relating to the Bank's business or any suggestions or questions should be sought or submitted in writing to the Head Office of the Bank during business hours on or before 10.08.2018. Please note that information sought after this date would not be furnished. The documents concerning the Agenda items would be available for examination at the Bank's Head Office at Hadapsar during business hours.
- ❹ In case of change in your residential address, please inform full details thereof through nearest branch to Head Office alongwith your Email ID and mobile No. if any at the earliest.
- ❺ Please submit standing instructions for crediting dividend amount in your account with the Bank. In case there is no account, please open an account at the nearest Branch.
- ❻ Members who have not collected their dividend for the year 2014-15 are requested to collect the same on or before 31.08.2018, failing which the amount of dividend would be credited to the Bank's Reserves in accordance with the rules.
- ❼ The Annual Report for the year 2017-18 along with the Bank's Balance Sheet & Profit & Loss Account are available on Bank's website : www.janasevabankpune.net

46 वा वार्षिक अहवाल

माननीय सभासद बंधु व भगिनीजो,

आपल्या बँकेची 31 मार्च 2018 रोजीची आर्थिक स्थिती दर्शविणारा लेखापरिक्षित 46 वा वार्षिक अहवाल आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. आपण सर्वजण संचालक मंडळाप्रती जो विश्वास व्यक्त करता व सदैव पाठीशी उभे राहून मनोबल दृढ करता, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. या सर्वांच्या जोरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याकडे आपली वाटचाल सुरु आहे.

देशांतर्गत आर्थिक दृष्टिक्षेप

चालू आर्थिक वर्षामधील देशांतर्गत आर्थिक घडामोडींचा परामर्श घेताना, ठळकपणे समोर येणाऱ्या गोष्टींमध्ये एन.पी.ए. वसूलीस दिलेले कायद्याचे पाठबळ याचा विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. बँकेचे कर्ज बुडविणाऱ्या कर्जदारांना, सरकारने एनसीएलटी (NCLT) च्या माध्यमातून चांगलीच चपराक दिली आहे. तसेच सरकारी बँकामध्ये रु.2,11,000/-कोटी एवढी रक्कम भाग भांडवल स्वरूपात गुंतवून विधी आराखडा सबल करणे व वित्तीय शासनास बळकटी आणण्यासाठी प्रयत्न केलेला दिसतो. आगामी काळात भारतीय बँका देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकणाऱ्या व्हाव्यात व त्यांनी आर्थिक विकास दर वाढण्यासाठी देशाच्या अर्थकारणाला चालना देण्यात महत्वाची भूमिका वठवून विकासदर 7 ते 8 टक्के इतका रहावा यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु आहेत. सरकारी बँकामध्ये भांडवल भरणा करताना जशी सरकारची उदारता दिसून येते, त्याप्रमाणे चुकरपणाला चाप लावण्यासाठीही हे सरकार तत्पर आहे, हे काही सरकारी बँकावर आणलेल्या निर्बंधावरून दिसून येते.

डॉ.सुनिल मेहता समितीचा एनपीए (NPA) व्यवस्थापन संदर्भीय अहवाल सादर झाला असून, समितीच्या सर्व शिफारशी स्विकारण्यात आल्या आहेत व त्यानुसार व्यवस्था निर्माण करण्यात येत आहेत. प्रचलित कायदेकानू व व्यवहार यात आमूलाग्र बदल होऊन जबाबदारी निश्चिती व प्रत्यक्ष वसूली परिणामकारक पद्धतीने होवू शकेल.

आंतरराष्ट्रीय घटना व भारतीय अर्थव्यवस्था

जागतिक स्तरावर दोन महाशक्ती अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचे सावट जागतिक अर्थव्यवस्थांवर दिसून येत आहे. इराण-इराक या देशांकडून आपणास तेल व तेल उत्पादने योग्य भावात व सातत्याने / निर्वधपणे उपलब्ध होत असतात परंतु बदलत्या परिस्थितीत अमेरिकेने त्यावर आक्षेप घेतला असल्याने चिंताजनक वातावरणास आपणास सामोरे जावे लागताना दिसते. इराण बरोबरील संबंधांच्या पार्श्वभूमीवर जर आपणास त्यांच्याकडील आयात थांबवावी लागली तर आपले तेलावरील खर्चाचे बजेट बिघडू शकते. तेलावरील अनुदान ही भारताची कायमची डोकेदुखी आहे. अमेरिकेची जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी वास्तवात आली तर सर्वच समीकरणे बदलून जातील. त्याप्रमाणेच अमेरिकेचे 'यू.एस.एफ.स्ट' धोरण व त्यानुसार H1B प्रमाणित व्हिसा यांचा परिणाम विदेशी चलन

46th ANNUAL REPORT

Respected Members,

I greet all of you on this occasion of 46th Annual General Meeting. At this moment my heart is full of gratitude as you have always shown trust and extended support towards the Board Members throughout these years. Here I present Audited Financial Statements for the financial year 2017-18. With this basis we are marching towards best performance of the bank.

Domestic Economic Scenario

I will begin with, the gist of Major Economic Events that impacted Global Economy in general and Indian Economy in particular which might have far reaching effects on bank's functioning and future. In one way, the past financial year may be rightly called a "year of enforcement" and related activities. It denotes that the matter of NPA recoveries has taken shape of "Legal War", and consequently the present Central Government along with The Regulators and Investigating Agencies has taken appropriate steps to safeguard interests of Indian Republic by strengthening legal structure and pouring life into financial governance. Positively enough a time bound activity has been planned to infuse Rs 2, 11,000 Crores into public sector banks. This move has shown Government's seriousness to fortify Indian Banks in such a way that they remain competitive and channelize financial resources to maintain a fabulous growth rate of GDP in the band of 7% to 8%.

Latest Dr. Sunil Mehta committee's recommendations on NPA management have been fully accepted and steps are being taken to quickly introduce systems accordingly. This move will initiate sea change into related legislation and business process through which accountability and recoveries would be forthcoming effectively.

International events & Indian Economy

On global front, trade war between two mega powers, namely US and China has started weaving a dangerous web of unrest. India is directly poised with inherent risks on account of its relationship with Iran / Iraq who relentlessly supply oil & oil products to India. Although its strategic angle is of much importance, economic impetus is also not ignorable because abandonment of ties with Iran if prevails, our ease of oil imports will vanish endangering us to staggering of oil prices. India's oil subsidization is a consistent headache of Indian economy. Secondly US threat to exit from WTO would change all equations if it comes in reality. Thirdly US policy of 'US first' and there upon restrictions on H1B visas have impacted inward remittances as though. Falling Rupee has added fuel to fire. Despite all these odds Indian economy has been stated to be the single economy growing at the fastest pace. I adhere vital importance to

साठ्यावर नकारात्मक होतो. रुपयाच्या अवमूल्यनामुळे आपली डोकेंदुखी आणखीनच वाढली आहे. या सर्व नकारात्मक पार्श्वभूमीवर आपली अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगवान वाढणारी व्यवस्था म्हणून नोंदली गेली आहे. मी याला जास्त महत्व देतो की सर्व धक्के पचवून आपली अर्थव्यवस्था सातत्यपूर्ण उन्नतीकडे झेप घेत आहे.

मागील वर्षी मी निश्चलनीकरणावर काही टिप्पणी केली होती. काही नकारात्मक बाबी सोडता, निश्चलनीकरणाच्या तीन पैकी पुढील दोन बाबींवर यश प्राप्त झाले आहे. 1) रोखीचे व्यवहार एकदम कमी झाले असून बँक खात्यांमार्फत होणाऱ्या व्यवहारांवर भर दिला जात आहे. 2) जरी बेहिशेबी रोकड परत बँकेत आली असली तरी बहुसंख्य शेल कंपन्यांवर व त्यांच्या अनेक संचालकांवर कारवाई प्रारंभ झाली आहे.

वस्तू व सेवाकर (GST) बदलची व्यक्त केली गेलेली भीती अनाढ्या ठरली आहे. अलिकडच्या एका वृत्तानुसार जून अखेरीच्या तिमाहीत 44,00,000 कंपन्यांच्या GSTN नोंदी झालेल्या आहेत. मासिक महसूल रु 90,000 कोटी एवढा सरासरी असून मार्च मध्ये हा आकडा रु 1,00,000 कोटी च्या पुढे पोचल्याचे अनुमान आहे.

आपल्या बँकेविषयी थोडक्यात:

आपल्या बँकेच्या बाबतीतील काही उल्लेखनीय उपलब्धींचा व काही वास्तवाचे भान देणाऱ्या बाबींचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. एकूण व्यवसाय रु 3051.35 कोटी एवढा झाला आहे. यामध्ये CASA चे प्रमाण 31% आहे. व्याज दरातील चढउतार ही नित्याची बाब असली तरी ALCO द्वारे आपण जास्तीत जास्त काळजी घेऊन व्याजदर-नफा-व्यवसाय वाढ यांचे गणित जमवत असतो. भांडवल पूर्तता भक्कम आहे, CRAR 18% च्या वर आहे.

मागील वर्षी Credit Monitoring Department ची आपल्या मुख्य कार्यालयात आपण सुरुवात केली. NPA कडे वाटचाल करणाऱ्या कर्जाचा पाठपुरावा करून त्यांची घसरण रोखण्यासाठी या विभागाने प्रशंसनीय कामगिरी केली. बँकेने खाते उघडण्यासाठी मध्यवर्ती प्रक्रिया विभाग सुरु केला असल्याने KYC व अन्य बाबींची चांगली दखल घेता येईल. तसेच कर्जवितरणासाठी CPC सुरु केल्याने प्रारंभिक सुरक्षा अहवाल व कर्ज प्रक्रिया जास्तीत जास्त अचूक होण्यात मदत होईल. कर्ज विभागात CPC च्या रुपाने केंद्रीकरण करत असता कमीत कमी वेळेत मंजूरी प्रक्रिया केली जाऊन कर्ज वितरीत होईल व शाखांच्या कार्यपद्धतीवर विपरीत परिणाम होणार नाही याची योग्य काळजी आम्ही घेतली आहे.

यावर्षी नफा झाला असला तरी NIM (Net Interest Margin) वर खूप ताण आला आहे. कारण कर्जाच्या व्याजदरातील आवश्यक ती तफावत स्पर्धात्मक सज्जतेसाठी कमी राहावी यावर भर द्यावा लागत आहे. कर्जाची मागणी, उचल व वितरण यात घसरण सुरुच असल्याने ही स्पर्धा अजूनच तीव्र होत आहे. यावर्षी कर्जाची मागणी वाढेल असे संकेत बाजारातून मिळत आहेत हे आशादायक आहे.

बँकेची प्रगती

2017-18 दरम्यान आपली बँक निश्चलनीकरणाच्या वादळातून

this reality for the very reason that Indian economy is rising to the occasion, by absorbing all shocks, internal & international both, simultaneously.

Last year, I had commented on the outcomes of demonetization move. Barring a few negatives the move has proved on two of its three counts. 1) Digitalized transactions have been stabilized as against cash handling and 2) Though unaccounted money has been ploughed back, a large number of Shell Companies & its' directors have been put on scanner for their involvement. Apprehensions about GST outcome have proven to be unreasonable. A recent report states that in the first quarter ending June 30th 2018 more than 44, 00,000 new entities have been registered under GSTN. Monthly revenue through this mega tax channel has averaged to Rs 90,000 Cr. per month. In the month of March 2018 it crossed Rs 1, 00,000 Cr. mark which is a good sign altogether.

Brief about your Bank

Coming back to home turf, it is imperative to share some achievements and some concerns with you. The bank has been successful in maintaining pace of growth though with declining margin. Last year business mix was to the tune of Rs 3,051.35 Cr. CASA has marginally rose to 31%, current account balance within CASA again shown a hike due to a special drive from Jan to Mar 2018. War on interest rate is usual phenomenon, but your bank's ALCO takes due care to maintain balance between interest rate structure & business growth. Capital formation is robust with over 18% of CRAR.

Since the last year we have started Credit Monitoring Department at Head Office, which has efficiently discharged its duties appreciably. It is centrally monitoring prospective slippage and creating awareness among borrowers for prompt repayment. Your bank's profit has been consistently maintained despite of weak investment earnings. The bank has started Centralised Account Opening Department which has ease out account opening process and proper KYC compliance. We will be able to provide better services to our customers. Likewise credit dispensation has also been centralized with a view to strengthen diligence and appraisal mechanism. While centralizing the credit appraisal due care has been taken to integrate branch activities to see that Turn Around Time (TAT) is maintained at the optimum level. Last year credit off-take was much less due to sluggish demand in the market. During the current year it is expected the increase in the credit requirements since there are signs of recovery in the economic front. I am confident that our Bank is ready for this fresh demand and will help us increase our Total Business Mix as well as Profitability.

Performance of the Bank

During the year 2017-18 your Bank experienced stress on

यशस्वी वाट काढून ग्राहकांच्या विश्वासास पात्र झाली व नवी उंची गाठली. मी आपणास या प्रसंगी सातत्यपूर्ण वाढ होण्याची ग्वाही देतो.

1. दि. 31 मार्च 2017 अखेर एकूण ठेवी रु. 1763.32 कोटी इतक्या होत्या त्यामध्ये वाढ होऊन दि. 31 मार्च 2018 अखेर एकूण ठेवी रु. 1795.67 कोटी इतक्या झाल्या आहेत.
2. दि. 31 मार्च 2017 अखेर एकूण कर्जे रु. 1253.57 कोटी होती त्यात वाढ होऊन दि. 31 मार्च 2018 रोजी 1255.68 कोटी झाली आहेत.
3. दि. 31 मार्च 2018 अखेर बँकेचे वसुल भाग भांडवल रु. 46.59 कोटी वरून रु. 49.14 कोटी झाले आहे.
4. आपले बँकेचे एन.पी.ए.चे प्रमाण दि. 31 मार्च 2017 रोजीचे एन.पी.ए. रु. 79.94 कोटीवरून दि. 31 मार्च 2018 अखेर रु. 97.48 कोटी इतके झाले आहे.
5. बँकेच्या राखीव निधीत घसघशीत वाढ होऊन एकूण राखीव निधी रु. 168.09 कोटी वरून रु. 186.91 कोटी इतका झाला आहे.
6. बँकेचा एकूण नफा रु. 14.86 कोटी वरून दि. 31 मार्च 2018 अखेर रु. 15.36 कोटी इतका झालेला आहे.
7. बँकेने 2017-18 वर्षामध्ये मॅक्स लाईफ इन्श्युरन्स, एस.बी.आय. लाईफ इन्श्युरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड, रेलिगेयर हेल्थ इन्श्युरन्स, या विमा कंपन्यांसोबत असलेल्या करारप्रमाणे आणि प्रधानमंत्री विमा योजनेनुसार आपल्या बँकेने अहवाल वर्षामध्ये रु. 50.77 लाख कमिशन मिळविलेले आहे.

सन्माननीय सभासद, सन 2017-18 हे आर्थिक वर्ष आपल्यासाठी मागील आर्थिक वर्षापेक्षा चांगले होते. आपण सर्वांनी पाहिलेले एक सुंदर स्वप्न आपल्या नियोजित वास्तूच्या रूपात साकार होत असल्याचा आनंद अवर्णनीय आहे. इथे मी असे म्हणू इच्छितो की, "यशस्वी होण्यासाठी सुरुवात करायला शिका पण यशस्वीतेसाठी धैर्य व चिकाटी या गुणांची देखील कास धरली पाहिजे."

बँकेविषयी इतर आर्थिक माहिती अहवालामध्ये स्वतंत्रपणे दिलेली आहे. मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, आपल्या बँकेच्या संचालक मंडळाने या वर्षासाठी 10% लाभांशाची शिफारस केली आहे. आपली मान्यता आवश्यक आहे. त्यास आपण मंजूरी द्यावी ही विनंती.

the Asset Quality due to lackluster performance of the Industry, which has impacted our results for the year 2017-18 to certain extent, During the current financial year 2018-19 your Bank is poised to overcome the hurdles and register a good growth.

1. The deposits of your Bank were at Rs. 1795.67 Crore as on 31.03.2018 as against Rs. 1763.32 Crore as on 31.03.2017.
2. The advances of your Bank were at Rs. 1255.68 Crore as on 31.03.2018 as against Rs. 1253.57 Crore as on 31.03.2017.
3. Paid up capital has increased from Rs. 46.59 Crore to Rs. 49.14 Crore.
4. Your Bank's NPA is Rs. 97.48 Crore as on 31.03.2018 as against Rs. 79.94 Crore as on 31.03.2017.
5. Reserve Funds have increased from Rs. 168.09 Crore to Rs. 186.91 Crore.
6. Your bank has registered a profit of Rs. 15.36 Crore during the financial year 2017-18.
7. Your Bank has earned commission of Rs. 50.77 Lakh through insurance business. Max Life Insurance co Ltd., ICICI Lombard, Religare Health Insurance, SBI Life insurance also acknowledged the performance and felicitated top performing branches.

Our Bank's dream of owning a spacious Head Office Building is fast coming true and we will be shifting to our New Spacious Head office Building during the current financial year.

The Financial statements of your Bank are given separately in this Annual Report.

I am happy to inform you that Board of Directors has recommended dividend of 10% for which your kind approval is solicited.




व्यावसायिक प्रगतीदर्शक आकडेवारी (Progress at a Glance)

या आर्थिक वर्षात बँकेने केलेल्या प्रगतीचा तुलनात्मक तपशील पुढे दिला आहे.

तुलनात्मक आकडेवारी (Comparative Position)

(रक्कम रु. लाखात)

No.	Particulars	2016-17	2017-18	वाढ/घट Increase/Decrease
01	सभासद संख्या (No. of Members)	40411	41007	596.00
02	वसूल भाग भांडवल (Paid up Capital)	4659.95	4914.24	254.29
03	वैधानिक राखीव निधी (Statutory Reserve)	4125.53	4528.71	403.18
04	इतर निधी (Other Reserves)	12683.14	14162.90	1479.76
05	एकूण ठेवी (Total Deposits)	176332.14	179567.50	3235.36
06	एकूण कर्जे (Total Loans & Advances)	125356.74	125568.81	212.07
07	गुंतवणूक (Investments)	61607.38	65807.15	4199.77
08	खेळते भांडवल (Working Capital)	200973.28	205590.71	4617.43
09	निव्वळ नफा (Net Profit)	1485.19	1536.08	50.89
10	निव्वळ एन.पी.ए. % (Net NPA%)	1.76%	2.89%	1.13%
11	भांडवल पर्याप्तता % (CRAR %)	18.01%	18.27%	0.26%



सभासद व भाग भांडवल

अहवाल वर्षात भागभांडवलामध्ये रु.2.54 कोटीने वाढ होऊन ते वर्षाअखेर रु.49.14 कोटी इतके झालेले आहे. भाग भांडवल वाढीचे प्रमाण 5.46% इतके आहे. अहवाल वर्षात नव्याने 1637 सभासद झाले आहेत. कर्ज व्यवहार पूर्तता व इतर कारणांमुळे 1041 सभासद कमी झाले त्यामुळे अहवाल वर्षात एकूण 596 इतकी प्रत्यक्ष वाढ दिसते परिणामी एकूण सभासद संख्या 41007 इतकी झालेली आहे. तसेच 100.00 कोटी अधिकृत भागभांडवलामध्ये रु.25 चे 16,24,515 इतके समभाग असून त्यांची रक्कम रु.4.06 कोटी इतकी आहे हे समभाग सभासदांकडून मुळचे समभाग न मिळाल्याने रु.100 मध्ये रुपांतरीत होण्याचे बाकी आहेत. रु.100 चे 45,08,108 समभाग असून त्याची रक्कम रु.45.08 कोटी इतकी आहे.

सभासद कल्याण निधी

अहवाल वर्षात सभासद कल्याण निधी अंतर्गत 9 सभासदांना रु.1,50,000/-रक्कमेची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे.

स्वनिधी

बँकेच्या आर्थिक सक्षमतेच्या निकषांमध्ये स्वनिधी हा महत्वाचा घटक आहे या अहवाल वर्षात बँकेच्या स्वनिधी मध्ये रु.18.83 कोटीने वाढ होऊन अहवाल वर्ष अखेर रु.186.92 कोटी इतका स्वनिधी झालेला आहे. यावरून आपल्या बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे आपल्या लक्षात येईल.

भांडवल पर्याप्तता प्रमाण

भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार किमान 9% असणे आवश्यक आहे. मार्च 2018 अखेर आपल्या बँकेचे हे प्रमाण 18.27% इतके आहे व ते आपल्या सुदृढतेचे व आर्थिक स्थैर्याचे द्योतक आहे.

ठेवी

अहवाल वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये रु. 32.35 कोटीने वाढ होऊन दि. 31 मार्च 2018 अखेर एकूण ठेवी रु. 1795.67 कोटी इतक्या झाल्या आहेत.

ठेव विमा

आपली बँक नियमितपणे ठेव विम्याचे हप्ते डिपॉझिट इन्शूरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन यांचेकडे भरत असून ठेवीदारांना रु. एक लाखापर्यंत विमा संरक्षण प्राप्त करून दिले आहे. बँकेने दि.

Members and Share Capital

The paid-up capital of the Bank has recorded a rise of Rs. 2.54 Crore. The Paid up capital has now become Rs. 49.14 Crore. Growth in capital is 5.46 %. During the year 1,637 new members were added.

1041 members resigned on account of closure of their loan accounts and for other reasons. The net rise in the members is 596. The total number of members as at the year end is now 41,007.

The total Authorised Capital is Rs. 100.00 Crore and paid up capital is Rs. 49.14 Crore out of which issued and paid up capital consists of 16,24,515 shares of Rs. 25 each fully paid amounting to Rs. 4.06 Crore and 45,08,108 shares of Rs. 100 each fully paid amounting to Rs. 45.08 Crores as on the date of balance sheet.

Members Welfare Fund

A financial aid of Rs. 1,50,000/- was given to 9 members from Members Welfare Fund during the year under report.

Own Funds

Own funds are construed as a vital parameter for determining the Bank's financial strength. During the year, there was an accretion of Rs. 18.83 Crore, as a result of which own funds are now Rs. 186.92 Crore. This indicates strong financial position of your Bank.

CRAR

In terms of Reserve Bank of India guidelines, banks are required to maintain a minimum CRAR of 9%. Your Bank's CRAR is 18.27 % as at March 2018. This indicates strength and financial stability of your Bank.

Deposits

The deposits of your Bank have recorded a growth of Rs. 32.35 Crore. The total deposits are now Rs. 1795.67 Crore as on 31st March 2018.

Deposit Insurance

Your Bank has been regular in paying premium to Deposit Insurance and Credit Guarantee Corporation of India with a view to afford protection to the depositors up to Rs. 1 Lakh. Your Bank has paid a premium of Rs. 1.06 Crore on

ठेवींच्या प्रकारानुसार तुलनात्मक आकडेवारी (Composition of Deposits)

(रक्कम रु. लाखात)

No.	ठेव प्रकार Type of Deposits	मार्च 2018 March 2018	मार्च 2018 (March 2018) एकूण ठेवींशी शेकडा प्रमाण (% to Total Deposits)
01	(चालू ठेवी)Current Deposits	11427.45	6.36
02	(बचत ठेवी)Savings Deposits	44260.37	24.65
03	(मुदत ठेवी)Term Deposits	123879.68	68.99
04	(एकूण ठेवी)Total Deposits	179567.50	100.00

01.04.2018 ते 30.09.2018 या कालावधीसाठी देय असलेला रु. 1.06 कोटी इतक्या रकमेचा विमा हप्ता दिनांक 29.05.2018 रोजी भरला आहे. या पुढेही हप्ते नियमितपणे भरण्यात येतील.

गुंतवणूक

2017 -18 या संपूर्ण आर्थिक वर्षात एकंदरीत चलन फुगवटा वाढण्याची शक्यता, कच्च्या मालाचे वाढणारे उत्पादन मूल्य, वित्तीय तुट वाढीची शक्यता, अस्थिर जागतिक आर्थिक बाजारपेठ यामुळे सरकारी रोख्यांच्या किमतीत लक्षणीय घट झाली, आपल्या बँकेने जाणीवपूर्वक गुंतवणूक पोर्टफोलिओ मर्यादित ठेवला. दि. 31 मार्च 2017 अखेर असलेली रु.616.07 कोटी गुंतवणूक 31 मार्च 2018 अखेर वाढून रु. 658.07 कोटी इतकी झाली. आपल्या बँकेने आर्थिक वर्ष 2017 -18 मध्ये भारतीय रिझर्व बँकेच्या नियमानुसार पर्याप्त रोख व वैधानिक राखीव निधी ठेवला आहे.

10 वर्ष मुदतीचा मापदंड सरकारी रोख्यांचा परतावा मागील वर्षी असलेल्या 6.66% वरून वाढून 31 मार्च 2018 अखेर 7.55% इतका झाला. त्याचा परिणाम सरकारी रोख्यांच्या किमतीवर झाला व त्यांचे बाजारमूल्य बऱ्याच अंशी कमी झाले. आपल्या बँकेच्या कोषागार/गुंतवणूक विभागाने सक्रीय आणि प्रभावीपणे गुंतवणुकीचे व्यवस्थापन करून बाजारातील बदल लक्षात घेत पडत्या बाजारभावामध्ये गुंतवणुकीवरील घसरारा नियंत्रित ठेवला.

आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये बँकेने भारत सरकार द्वारे प्रधान मंत्री जीवन ज्योती योजना (PMJJBY) व प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) सुरु करण्यात आल्या. या दोन्ही योजनांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. PMJJBY योजने अंतर्गत 4157 व PMSBY योजने अंतर्गत 8231 असे एकूण 12388 खातेदारांनी नोंद केली. या दोन्ही योजनांमधून बँकेला रु. 1.91 लाख एवढे कमिशन मिळालेले आहे.

रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीने केवळ जनसेवा बँकेच्या ग्राहकांसाठी एक आरोग्य विमा योजना सुरु केली असून त्या योजनेस आपण “जन-स्वास्थ्य” असे शीर्षक दिले आहे. या योजनेने अल्पावधीतच यशाचा टप्पा गाठला असून ती लोकप्रिय झाली आहे.

कर्ज

मागील वर्षी आपल्या बँकेची एकूण कर्जे रु.1253.57 कोटी इतकी होती. अहवाल वर्षात बँकेच्या एकूण कर्जामध्ये रु. 2.12 कोटी इतकी वाढ होऊन वर्षा अखेर आपल्या बँकेची एकूण कर्जे रु. 1255.69 कोटी इतकी झाली आहेत. कर्जवृद्धीचे प्रमाण 0.17% इतके आहे. मार्च 2018 अखेर ठेव-कर्जचे प्रमाण (CD Ratio) हे 69.93 % इतके झाले आहे. आपण विविध उत्पन्न गटातील कर्जदारांना सर्व प्रकारच्या कर्जांचे वाटप करीत असतो. वरील वर्गीकरणाच्या तत्त्वावरून असे दिसून येते की, रु.5 लाख पर्यंत कर्ज घेणाऱ्या छोट्या कर्जदारांची संख्या ही एकूण कर्जदारांच्या 83.49% इतकी आहे. याचाच अर्थ छोट्या कर्जदारांना आपली बँक अधिक प्राधान्याने कर्ज वाटप करत असते.

अग्रक्रम क्षेत्र कर्ज

अहवाल वर्ष अखेर बँकेने अग्रक्रम क्षेत्रास व दुर्बल घटकास दिलेल्या कर्जांचे प्रमाण RBI ने आखून दिलेल्या उद्दिष्टानुसार आहे.

सहभाग कर्ज योजना

सहभाग कर्जयोजने अंतर्गत एकूण 20 खात्यांमध्ये रु.117.69 कोटी येणेबाकी आहे. मल्टिपल बँक कर्जयोजने अंतर्गत तीन कर्ज खात्यामध्ये

29.05.2018 for the period 01.04.2018 to 30.09.2018. As hitherto, the premium would be paid regularly.

Investments

Considering inflation trajectory-upside risk, rising input cost, fiscal slippages and volatile global financial markets, government securities market prices decreased considerably in financial year 2017-18, your bank has consciously decided to restrict investment portfolio. The investments has increased from Rs.616.07 Crore on 31st March 2017 to Rs.658.07 Crore as on 31st March 2018. Your bank has maintained adequate CRR and SLR as stipulated by RBI during the financial year 2017-18.

The 10 Year Benchmark of Government security yield increased to 7.55% as on 31st March 2018 as compared to 6.66% which was at the end of previous financial year. Treasury department effectively and proactively managed the portfolio in condition with market changes and succeed to control the depreciation in government securities in terms of falling prices.

Central Government has started Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) and Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) in financial year 2015-16. Customers have given positive response for both schemes. Under PMJJBY 4157 Customers and under PMSBY 8231 Customers have been registered in respective Schemes, In all 12388 customers have enrolled and bank has earned Rs. 1.91 Lakh as Commission.

Religare Health Insurance Company designed a new product only for Janaseva Bank's Customers which has been named as “JANA-SWASTHYA”. It has earned a good fame & become popular within short span.

Loans and Advances

The aggregate advances of the Bank as at the end of the last year were Rs. 1253.57 Crore. During the year, the advances have recorded a growth of Rs. 2.12 Crore, as a result the aggregate advances are now Rs. 1255.69 Crore. (Growth of 0.17% in percentage terms) The CD ratio is 69.93% as at the end of March 2018. It is endeavour of your Bank to grant loans on priority to low income groups. The fact that small borrowers' percentage in aggregate credit of 83.49% is a testimony to this aspect.

Priority Sector Advances

The percentages of priority sector advances and that of weaker sections of the society are at par with RBI stipulation.

Consortium Advances

Bank has extended finance to 20 Units under consortium finance arrangements and 3 units under Multiple Bank Loan Scheme. As on 31.03.2018, the outstanding amount in 20 accounts financed under consortium is Rs.

कजचे कर्ज रकमेप्रमाणे वर्गीकरण (Amount wise Classification of Advances)

(रक्कम रु. लाखात)

क्र. No.	कर्ज रक्कम (Loan Amount)	खातेसंख्या (No.of Accounts)	एकूण कर्जखात्यांशी प्रमाण (% to total Loan a/c's)	येणे बाकी (Outstanding)	एकूण कर्जांशी प्रमाण (% to total Loans)
01	रु.50,000 पर्यंत (Up to Rs. 50,000)	2698	12.82	21171.31	16.86
02	रु. 50,001 ते रु. 2 लाखापर्यंत (Rs. 50,001 up to Rs. 2 Lakhs)	8288	39.38	7839.24	6.24
03	रु. 2 लाखांचे पुढे ते रु. 5 लाखापर्यंत (Above Rs. 2 Lakhs up to Rs. 5 Lakhs)	6586	31.29	18065.15	14.39
04	रु. 5 लाखांचे पुढे ते रु. 10 लाखापर्यंत (Above Rs. 5 Lakhs up to Rs. 10 Lakhs)	1707	8.11	9190.45	7.32
05	रु. 10 लाखांचे पुढे ते रु. 25 लाखापर्यंत (Above Rs. 10 Lakhs up to Rs. 25 Lakhs)	1094	5.20	13878.14	11.05
06	रु. 25 लाखांचे पुढे ते रु. 50 लाखापर्यंत (Above Rs.25.00 Lakhs up to 50.00Lakhs)	389	1.85	10730.96	8.55
07	रु. 50 लाखांचे पुढे ते रु. 1 कोटी पर्यंत (Above Rs. 50 Lakhs up to Rs. 1 Crore)	132	0.63	7719.59	6.15
08	रु. 1 कोटीपेक्षा अधिक (Above Rs. 1 Crore)	152	0.72	36973.97	29.44
	एकूण (Total)	21046	100	125568.81	100

रु. 20.38 कोटी येणेबाकी आहे. अशा एकूण 23 कर्ज खात्यांमध्ये एकूण येणेबाकी रु.138.06 कोटी आहे. वरीलपैकी 4 कर्ज खाती साखर उद्योगाशी संबंधित आहेत तर अन्य 19 कर्जखाती हॉस्पिटल, ग्लास इंडस्ट्री, कापूस इ. उद्योगांशी संबंधित आहेत.

117.69 Crore and that of 3 accounts financed under Multiple Bank Loan Scheme is Rs. 20.38 Crore aggregating to total 23 accounts with total outstanding amount of Rs. 138.06 Crore. Out of 23 accounts financed under consortium/multiple bank finance 4 units are in sugar industry. Remaining 19 accounts are under Hospital, Glass, Cotton Industry, etc.

संचालक व संचालक नातेवाईक कर्जे

मा. संचालक मंडळ सदस्य वा त्यांचे नातेवाईक यांना कोणत्याही कर्जासाठी नुतनीकरण वा मुदतवाढ देण्यात आलेली नाही. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकी नंतर प्रथमच संचालक झालेल्या संचालकांना/ त्यांच्या नातेवाईकांना निवडणुकी पूर्वी दिलेली कर्जे अहवालामध्ये दर्शविण्यात आली आहेत. यापैकी कोणतेही कर्ज थकीत नाही.

Loans to Directors and their relatives :

The Bank has not extended any finance to the members of the Hon'ble Board of Directors and their relatives, nor renewed and granted extensions to such loans. The information given herein pertains to loans granted prior to their election as directors. No loan out of these is overdue.

संचालक कर्जे Loan to Directors

(रक्कम रु. लाखात)

तपशील (Particulars)	वर्षाचे सुरुवातीस येणे बाकी (Balance at the beginning of the year)			अहवाल वर्षात मंजूर केलेल्या कर्जाची रक्कम (Loans granted during the year)			अहवालवर्ष अखेर येणे बाकी (Balance at the end of the year)			थकबाकी (Overdues)
	संचालक संख्या (No. of Directors)	कर्जखाते संख्या (No. of Loan a/c)	रक्कम (Balance)	संचालक संख्या (No. of Directors)	कर्जखाते संख्या (No. of Loan a/c)	रक्कम (Balance)	संचालक संख्या (No. of Directors)	कर्जखाते संख्या (No. of Loan a/c)	रक्कम (Balance)	
संचालक (Directors)	3	4	10.67	1	3	3.79	1	2	2.25	नाही
नातेवाईक (Relative)	4	7	27.62	1	1	7.00	4	4	12.42	नाही
एकूण	7	11	38.29	2	4	10.79	5	6	14.67	नाही

थकबाकी व लवाद कर्ज वसुली

दि.31.03.2018 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मा. संचालक मंडळ व सेवक वर्ग यांच्या अथक व सर्वांगीण प्रयत्नांमुळे दि.31.03.2017 रोजी एन. पी. ए असलेली 651 खाती व वर्ष 2017-18 मध्ये नव्याने एन. पी.ए झालेली खाती यामध्ये एकूण रक्कम रु.25.76 कोटी वसुली झाली. त्यापैकी दि.31.03.2017 रोजी दाव्यातील असलेल्या 99 खात्यांपैकी व त्यानंतर दाखल झालेल्या नवीन लवाद दावा खात्यांपैकी एकूण 215 खात्यांमध्ये रु. 2.12 कोटी वसुली झाली. सिक्युरिटायझेशन कायद्यान्वये एकूण 38 खातेदारांविरोध चालू असलेल्या कारवाईद्वारे एकूण 18 खात्यांमध्ये रक्कम रु. 10.39 कोटी वसुल रकमेचा समावेश आहे.

आपल्या बँकेची दि. 31.03.2018 रोजीची 761 खात्यांमधील एन. पी.ए रक्कम रु.97.47 कोटी इतकी आहे.

सहकार खात्याकडून 2017-18 चे अखेरच्या महिन्यात अधिकार प्रदान करण्यात आलेल्या एकूण 5 विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्यांच्या मदतीने मुदत संपुन थकीत झालेल्या कर्ज खात्यांमध्ये वसुलीसाठी प्रयत्न करणेत आले. दि.31 मार्च 2018 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील थकबाकीचे कालनिहाय वर्गीकरण खालीलप्रमाणे -

Overdues and Recovery

The untiring and all out efforts put in by Hon'ble Directors and employees have resulted into recovery of an amount Rs.25.76 Crore in 651 NPA accounts as at 31.03.2017 and accounts newly identified as NPA in the year 2017-18. During the year the amount comprises recovery of Rs. 2.12 Crore in 215 Suit filed Accounts out of which 99 Suit filed accounts are as of 31.03.2017 and other accounts in which suit was filed subsequently. Action was taken against 38 account holders under Securitisation Act out of that an amount of Rs.10.39 Crore was recovered in 18 accounts.

Bank's NPA as on 31.03.2018 is Rs.97.47 Crore in 761 accounts.

During the year Dept. of co-operation has conferred rights to 5 Recovery officers. It has resulted into recovery in expired overdue accounts. Period - wise overdue advances as at the end of 31.03.2018 is given in the Following Table

थकबाकी (Overdues) 31.03.2018

(रक्कम रु. लाखात) (Rs. in Lakh)

क्र. No	प्रकार (Type of Overdues)	खाते संख्या (No. of Accounts)	रक्कम रु. (Balance Due)
01	मुदत संपलेली कर्जे (Overdue by Expiry of Repayment Period)	314	5095.21
02	हप्ता थकबाकी (Overdue by Installments)	3144	1540.54
03	लवाद दावा कर्जे (Suit filed Accounts)	180	2115.00
	एकूण (Total)	3638	8750.75

निरस्त करावयाची कर्जे

सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब व पाठपुरावा करूनही ज्या कर्ज खात्यांची वसूली होत नाही अशी खाती निरस्त करण्याचा प्रस्ताव आपल्यापुढे ठेवलेला आहे. एकूण 11 थकित खात्यांमध्ये मुद्दल रु. 58.49 लाख रक्कम निरस्त करण्यास मान्यता द्यावी ही विनंती. ही खाती निरस्त करण्यासाठी मा. अंतर्गत लेखापरिक्षक व मा. वैधानिक लेखापरिक्षक यांनी मान्यता दिलेली आहे. ही रक्कम निरस्त केल्यानंतरही बँकेचा वसूलीचा कायदेशीर हक्क अबाधित राहील. पुर्वी निरस्त केलेल्या कर्ज खात्यांमध्ये अहवाल वर्षात आपल्या बँकेने रु. 91.55 लाख रक्कम वसूल केली आहे.

अस्ति देयतांचे व्यवस्थापन

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शी सूचनांप्रमाणे आपल्या बँकेने अस्ति-देयतांचे व्यवस्थापन करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. या समितीच्या नियमितपणे सभा होतात व त्यामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात.

नफा विभागणी

मार्च 2018 अखेर बँकेस एकूण रु. 15.36 कोटी इतका निव्वळ नफा झालेला आहे. या अहवाल वर्षात रु.7.60 कोटी आयकराची तरतूद केल्यानंतरचा हा नफा आहे.

गतवर्षाचा शिल्लक नफा रु. 1000 मिळून एकूण रु. 15.36 कोटी इतका निव्वळ नफा विभागणीस उपलब्ध आहे. मा. संचालक मंडळाने खालील प्रमाणे नफा विभागणी सुचविली आहे त्यास आपण मान्यता द्यावी ही विनंती.

Write Off Accounts

The Proposal for write off of advances wherein no recovery could be made despite follow up and following due process of law is submitted before you. 11 overdue recommended accounts involving principal of Rs.58.49 Lakh are recommended for Write Off. Members are requested to give consent for the proposed write off. The Internal Auditors and the Statutory Auditors have already approved such write off. It is noteworthy that the Bank's recovery rights would remain intact even after such write off. During the reporting year, the Bank has recovered a sum of Rs. 91.55 Lakh in written off accounts

Asset Liability Management

The Bank has formed a Asset Liability Committee (ALCO) as per directives of RBI. The committee meets regularly and important decisions regarding banking operations are taken.

Appropriation of Profit

During the financial year ended on 31.03.2018, the Bank has earned a net profit of Rs. 15.36 Crore. It is noteworthy that this profit is net of Income Tax provision of Rs 7.60 Crore.

An aggregate net profit of Rs. 15.36 Crore inclusive of carried over profit of Rs. 1000 is available for distribution. The members are requested to approve distribution of profit as proposed herein below by the Hon'ble Board of Directors.

नफा विभागणी (Distribution of Profit)

(रु. लाखात) (Rs. in Lakh)

2016-17	तपशील (Particulars)	2017-18
371.30	वैधानिक राखीव निधी (Statutory Reserve)	384.02
523.78	लाभांश (प्रस्तावित 10 %)(Dividend : Proposed 10%)*	469.52
7.09	सुवर्ण महोत्सव निधी (Golden Jubilee Fund)	10.00
10.00	सेवक हितसंवर्धन निधी (Staff Welfare Fund)	10.00
15.00	सभासद कल्याण निधी (Member Welfare Fund)	10.00
340.07	इमारत निधी (Building Fund)	135.00
14.85	देणगी निधी (Donation Fund)	12.80
148.52	जनरल निधी (General Reserve)	153.60
--	गुंतवणूक चढउतार निधी (Investment Fluctuation Reserve)	--
--	निवडणूक निधी (Election Fund)	--
1.60	शैक्षणिक निधी (Education Fund)	1.13
53.00	संगणक निधी (Computer Fund)	--
--	संशयित व बुडीत कर्ज निधी (Bad & Doubtful Debt Reserve)	350.00
0.01	शिल्लक नफा	0.01
1485.22	एकूण (Total)	1536.08

अंदाजपत्रक

अहवाल वर्षाचे कामकाजावरून सन 2018-19 या वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून ते पुढे पान क्र. 45 वर देण्यात आले आहे.

संचालक मंडळ सभा

अहवाल वर्षात झालेल्या संचालक मंडळ सभांचा व इतर उपसमितीच्या सभांचा स्वतंत्र तपशील अहवालात पान क्र 14 वर दिला आहे.

लेखा परिक्षण

आर्थिक वर्ष 2017-18 चे बँकेचे वैधानिक लेखापरिक्षक मे. एस.आर.पंडीत अँड कंपनी, चार्टर्ड अकौंटंटस् यांनी वैधानिक लेखापरिक्षण पूर्ण केले असून 31 मार्च 2018 अखेरील स्थितीच्या केलेल्या तपासणीनुसार आपल्या बँकेस "अ" वर्ग दिला आहे.

संचालक मंडळ प्रशिक्षण

अंतर्गत प्रशिक्षण :

अहवाल वर्षात मा. संचालक मंडळासाठी दोन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. पहिल्या जी.एस.टी. वरील प्रशिक्षणासाठी सी. एस. श्री. दिपक नाईक व सी. ए. श्री. अमोल देशपांडे यांना पाचारण करण्यात आले होते व दुसऱ्या HR Policies & Management Perspective वरील प्रशिक्षणासाठी श्री. मुकेश कुमार, उप-सरव्यवस्थापक कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना पाचारण करण्यात आले होते.

बाह्य प्रशिक्षण :

मा. संचालक श्री. रवि तुपे, श्री. सुर्यकांत शिर्के, श्रीमती अनुपमा कळसकर, सौ. आशा बहिरत, श्री. राजेंद्र वालेकर व श्री. संदीप सारडा हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंग येथे Governance, Credit and Investment Management या विषयांवरील प्रशिक्षणास उपस्थित राहिले.

संकल्प दिन

आपल्या बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. मामासाहेब हजारे यांचा 31 ऑगस्ट हा स्मृतीदिन बँकेच्या वतीने दरवर्षी "संकल्प दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीचा संकल्प दिन गुरुवार दि. 31.08.2017 रोजी माधव सभागृह, मार्केटयार्ड शाखा येथे पार पडला. या प्रसंगी मा. श्री किशोरजी शशितल, (स्टेट बँक ऑफ इंडियातून Asst. General Manager म्हणून निवृत्त) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

जनसेवा पुरस्कार

या वर्षीचा जनसेवा पुरस्कार प्रदान समारंभ सोमवार दिनांक 24 ऑक्टोबर 2017 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी येथे संपन्न झाला. बँकेने यंदाच्या वर्षी "जनसेवा पुरस्कार" प्रदान करणेसाठी "सक्षम" (समदृष्टी क्षमता विकास एवम अनुसंधान मंडल) या संस्थेची निवड केली होती. पुरस्काराचे यंदाचे 19 वे वर्ष होते. पुरस्काराचे स्वरूप रु. एक लाख एक हजार रोख रक्कम, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफल असे होते.

Budget

On the basis of the financial results achieved during the reporting year, your Bank has prepared budget for the year 2018-19 and the same has been furnished on page number 45.

Meetings of Board of Directors

During the year under report, the details of meetings of the Board of Directors and various Sub Committees held from time to time are given on page no 14.

Audit & Inspection

The Bank's Statutory Auditors M/s S.R.Pandit & Co. Chartered Accountants have carried out the statutory audit of our Bank for the financial Year 2017-18. They have awarded "A" grade to the Bank.

Directors' Training

Internal Training : In the Financial Year 2017-18 two Training Programmes were arranged for Hon'ble Board of Directors.

First programme on the subject GST addressed by C.S. Shri. Deepak Naik & C.A. Shri Amol Deshpande and Second programme on the subject HR Policies & Management Perspective addressed by Shri Mukesh Kumar DGM in College of Agricultural Banking, Reserve Bank of India.

External Training : Hon'ble Director Shri. Ravi Tupe, Shri. Suryakant Shirke , Smt. Anupama Kalaskar, Sou. Asha Bahirat, Shri. Rajendra Valekar, & Shri. Sandeep Sarda attended the Training Programme on Governance, Credit and Investment Management for Directors of Urban Co operative Banks UCBs by Reserve Bank of India

Sankalp Din

The Bank observes 31st August every year as "Sankalp Din" in memory of the contribution made by the Bank's founder Chairman late Shri. Mamasahab Hajare. On this occasion Shri. Kishorji Shashital (Ex. Asst. Gen. Manager, SBI) addressed the employees as Chief Guest.

Janaseva Puraskar

Janaseva Puraskar Ceremony was held on 24th October 2017 at Lokshahir Annabhau Sathe Natyagruha, Bibvewadi. This was 19th year of Janaseva Puraskar. This year's " Janaseva Puraskar " was awarded to "Saksham" (Samdrushti Kshamata Vikas Evam Anusandhan Mandal) During this 19th year of Puraskar. "Saksham" was felicitated with Rs. One Lakh One Thousand only along with certificate of appreciation and a Trophy.

अहवाल वर्षात सभांचा तपशील पुढील प्रमाणे
Information of various meeting held during the year under report
 आर्थिक वर्ष 2017-18 मधील संचालकांची मा. संचालक मंडळ व उपसमितीच्या सभेतील उपस्थिती

	संचालक मंडळ सभा	शाखा कर्ज उपसमिती BLC	व्यवसाय कर्ज उपसमिती BLC	अकौन्ट्स उपसमिती	ऑडीट उपसमिती	गुंतवणूक उपसमिती	वसुली उपसमिती	सेवक उपसमिती HRD	खरेदी व विकास उपसमिती	डेटा सेंटर उपसमिती	इमारत बांधकाम समिती	
झालेल्या एकुण सभा ->	26	20	25	12	12	12	14	12	12	13	15	
क्र	संचालकांचे नांव	उपस्थिती										
1.	मा. सीए. श्री. प्रदीप जगन्नाथ जगताप- अध्यक्ष	25	-	24	1	11	12	13	1	1	12	15
2.	मा. डॉ. श्री. राजेंद्र गुरुपादया हिरेमठ- उपाध्यक्ष	18	-	11	5	7	8	-	5	5	7	6
3.	मा. अॅड. श्री. सतिश नानासाहेब गोरडे -संचालक	16	-	6	-	-	-	3	-	-	-	4
4.	मा. श्री. उदय त्र्यंबक काकिर्डे- संचालक	22	-	18	-	-	-	11	-	-	7	-
5.	मा. श्री. गणेश नारायण तथा बाळासाहेब कचरे - संचालक	26	17	-	-	-	-	13	-	-	-	-
6.	मा. श्री. पांडुरंग प्रभू गायकवाड - संचालक	26	-	-	12	-	-	-	12	12	-	-
7.	मा. श्री.सचिन शंकरराव यादव - संचालक	16	2	-	4	-	1	-	4	4	-	-
8.	मा. श्री. दत्तात्रय नारायण ढवळीकर - संचालक	20	-	-	-	2	2	-	-	-	6	-
9.	मा. श्री. रवि शंकर तुपे - संचालक	25	15	-	-	-	-	11	-	-	-	13
10.	मा. श्री. राजेंद्र गजानन वालेकर - संचालक	23	-	-	-	7	10	-	-	-	10	13
11.	मा. श्री. संदीप बालकिशन सारडा - संचालक	23	15	-	-	10	-	-	-	-	-	-
12.	मा. श्री. सुर्यकांत नानासाहेब शिर्के - संचालक	24	-	-	12	-	-	12	12	12	-	-
13.	मा. श्री. विनायक आनंदराव गायकवाड - संचालक	25	14	-	11	-	-	-	11	11	-	-
14.	मा. सौ. आशा बाळासाहेब बहिरट - संचालिका	25	4	-	11	-	-	-	11	11	-	13
15.	मा.श्रीमती. अनुपमा विजय कळसकर - संचालिका	26	-	23	-	10	-	-	-	-	-	-
16.	मा. श्री. जितेंद्र संपतराव दाभाडे - सेवक संचालक	26	-	-	-	-	-	-	-	-	-	-
17.	मा. श्री. रविंद्र विनायक देवकर - सेवक संचालक	26	-	-	-	-	-	-	-	-	-	-

सामाजिक दायित्व व समाज कल्याण कार्य

आपली बँक सामाजिक उत्तरदायित्व मोठ्या कर्तव्य भावनेने तसेच कोणताही गाजावाजा न करता पार पाडीत आहे. खाली नमूद केलेल्या संस्थांना बँक आर्थिक मदत करीत असते.

1. वडगांव मावळ येथील "गोपाळ नवजीवन केंद्र" (वनवासी विद्यार्थी वसतीगृह)
2. "स्व. तात्या बापट स्मृती समिती" (पूर्वांचलमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वसतिगृह)
3. "जनकल्याण समिती, रा.स्व.संघ, महाराष्ट्र प्रांत" (महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांतील 734 गावात प्राथमिक वैद्यकीय सेवा देण्याचे काम व आपत्ती विमोचनाचे काम)
4. प्रकाश ज्योत विद्यालय (2 विशेष विद्यार्थी दत्तक)
5. सुहृद मंडळ-हडपसर कर्णबधिर विद्यालय (2 कर्णबधिर विद्यार्थी दत्तक)
6. संजीवनी प्रतिष्ठान (मतिमंद मुला-मुलींसाठी शैक्षणिक खर्च)
7. धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संचालित अनाथालय

यशस्वी विद्यार्थी अभिनंदन

गतवर्षी 10-12 वी परीक्षेत यशस्वी झालेल्या सेवकांचे पाल्यांचा अभिनंदन कार्यक्रम बँकेच्या मार्केटयार्ड येथील माधव सभागृह येथे संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.भालचंद्र श्रीधर आपटे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी 49 विद्यार्थी उपस्थित होते.

हळदी-कुंकू समारंभ

दरवर्षी बँकेच्या वतीने सभासद, खातेदार व हितचिंतक महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी शनिवार, दि. 20 जानेवारी 2018 रोजी हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयामध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महापौर सौ.मुक्ताई टिळक व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री. संजय कुलकर्णी उपस्थित होते. श्री. संजय कुलकर्णी यांनी 'कुटुंब प्रबोधन' या विषयावर उपस्थितांना प्रबोधन केले. तसेच उपस्थित महिलांना बँकेने दिनदर्शिका व वाण वाटप केले. या कार्यक्रमासाठी जवळपास 925 महिला उपस्थित होत्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदरांजली

पूजनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्ताने दिनांक 14 एप्रिल 2018 रोजी बँकेच्या वतीने अध्यक्ष श्री. प्रदीप जगताप यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास आदरांजली वाहिली. या प्रसंगी सर्व माननीय संचालक व सेवक उपस्थित होते.

निर्धार दिना निमित्त संचालक व सेवक स्नेह मेळाव्याचे आयोजन

प.पू. डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस व स्व. आबनावे गुरुजी यांचा स्मृतिदिन निमित्त दरवर्षी 01 एप्रिल रोजी बँक निर्धार दिन संचालक व सेवक स्नेहमेळावा आयोजित करून साजरा करीत असते. या वर्षीचा निर्धार दिन रविवार दि. 01.04.2018 रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी विशेष कामगिरी करणाऱ्या शाखा व्यवस्थापक आणि सेवकांचा सत्कार मा. अध्यक्ष व मा. संचालक सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री सुरेशजी जोशी (माजी अध्यक्ष-कराड अर्बन को-ऑप बँक लि.) उपस्थित होते. मा. अतिथींनी याप्रसंगी सेवकांना मार्गदर्शन केले.

Social Responsibility and Welfare Activities

Your Bank has been observing Corporate Social Responsibility with utmost dedication but without any publicity. The list is as follows.

1. Gopal Navjivan Kendra - (a hostel for orphan students) at Vadgaon Maval
2. Late Shri Tatya Bapat Smruti Samiti, Janakalyan Samiti, RSS, Maharashtra Prant (Hostel for students from Purvanchal)
3. Jankalyan Samittee, RSS Maharashtra Prant (Primary Medical help and disaster management for 734 village in 17 districts)
4. Prakash Jyot Vidyalaya (two students adopted),
5. Suhud Mandal - Hadapsar Karn Badhi Vidyalay (two Deaf and Dumb students adopted)
6. Sanjeevan Pratishthan (Education help to Mentally Retarded students)
7. Dharmveer Shambhuraje Pratishthan Sanchalit Anathalaya (Orphanage) etc.

Felicitatation of successful students

A programme was organized by the Bank at Madhav Sabhagruha, Market Yard to felicitate successful students of 10th and 12th standard of the employees of the Bank. Mr. Bhalchandra Shridhar Apte - (Mahavidyalayin Pramukh, Parvati Bhag) was the Chief Guest of this programme. He delivered lecture on career guidance and ideal lifestyle for becoming a successful students. 49 students attended the programme.

Haldi Kunku Samarambh

Every year your Bank organizes Haldi Kunku Samarambh on the occasion of Makar Sankraman for women members, customers and well wishers. This year also, a programme was organized on 20th January 2018 at Kanyadan Mangal Karyalaya, Hadapsar. In this programme Mrs. Mukta Tilak, Mayer of Pune was the Chief guest. Mr. Sanjay Kulkarni delivered lecture on 'Kutumb Prabodhan'. 925 ladies who participated in the programme were distributed Calendar and Makar Sankranti Gift on the occasion.

Homage to Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar

On the occasion of 127th birth anniversary of Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar on 14th April 2018, CA Shri. Pradeep Jagtap, Chairman of the Bank offered homage by garlanding the statue of the great leader. All Directors, Chief Executive Officer and employees of the Bank were present on the occasion.

Directors and Employees Meet on the Occasion of Nirdhar Din

Nirdhar Din was celebrated with a great enthusiasm on 1st April 2018. The Branch Managers and employees achieving spectacular performance were felicitated on the occasion by the Hon'ble Chairman and Hon'ble Directors. The function was graced by Shri. Suresh Joshi, Ex-Chairman Karad Urban Co. Op. Bank Ltd.

संस्था संचालन

संस्थेच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच प्रशासकीय दृष्ट्या सर्व निर्णयांची कार्यवाही तत्परतेने व्हावी यासाठी आपले संचालक मंडळ नेहमीच जागरूक असते. नियमितपणे संचालक मंडळाच्या सभा व विविध उपसमित्या सभांचे आयोजन, त्वरित निर्णय व निर्णयांची जलद कार्यवाही या त्रिसुत्रीवर आपली बँक प्रगती पथावर आहे. 'जनसेवेसाठी वचनबद्ध' या ब्रीदवाक्याचे नित्य स्मरण ठेवून बँकिंग व्यवसायाबरोबरच विविध सामाजिक कार्यांमध्ये आपली बँक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी असते. 'जनसामान्यांची असामान्य बँक' म्हणून मिळवलेला लौकिक हे आपल्या बँकेचे संस्था संचालन प्रभावी असल्याचे द्योतक आहे.

सेवक वर्ग

सन 2017-18 अखेरीस बँकेची एकूण सेवक संख्या 407 इतकी आहे. यामध्ये अधिकारी-188 (7 ओ.एस.डी.सह), लेखनिक-159 व शिपाई-60 आहेत.

सेवक उत्पादकता

गेल्या वर्षी सन मार्च 2017 अखेर असलेले प्रती सेवक व्यवसायाचे प्रमाण रु.7.32 कोटी वरून सन मार्च 2018 अखेर रु.7.51कोटी इतके झाले आहे. सेवक उत्पादकेतमध्ये रु.0.19 कोटीने वाढ झाली आहे.

दुःखद निधन

बँकेतील सेवक कै. सुरेंद्र श्रीधर पानसे यांचे दिनांक 19.02.2018 रोजी सेवेत असताना आकस्मिक निधन झाले. त्यांचे कुटुंबियास बँकेने HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीद्वारे उतरविलेल्या विमा पॉलिसीचे रु.25.00 लाख आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात आले. तसेच सर्व सेवकांनी एक दिवसाचा पगार व तेवढीच रक्कम बँकेच्या वतीने अशी एकूण रु.7.93 लाख रक्कम पानसे कुटुंबियास आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात आली.

सेवक प्रशिक्षण

अंतर्गत प्रशिक्षण : आपल्या बँकेचे प्रशिक्षण केंद्र मान्यताप्राप्त असून अहवाल वर्षात बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्रातर्फे वैविध्यपूर्ण प्रशिक्षणांचे आयोजन केले होते. या आर्थिक वर्षात एकूण 21 प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. त्यात मा. संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, अधिकारी, कॅशियर्स, लेखनिक, शिपाई, या विविध पदांवरील सेवकांना प्रशिक्षण देण्यात आले.

सर्व अधिकारी, लेखनिक व शिपाई सेवकांसाठी Basics of Banking & Motivation या विषयांवर आठ प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले त्याचा 234 सेवकांना लाभ मिळाला.

तसेच Programme on GST, Induction Training Programme for Newly Recruited Staff, Programme for Specified Persons, Programme on Religare New Product, Special Programme on All NPCI Products, Programme on Treasury Management, Two Sensitization Programmes, Para Banking Development Programme असे विविध विषयांवर प्रभावी व उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले.

बाह्य प्रशिक्षण : अहवाल वर्षात नामांकित व मान्यताप्राप्त संस्थांमध्ये सेवकांना विविध विषयांच्या 25 प्रशिक्षण कार्यक्रमास पाठविण्यात आले होते. याचा 78 सेवकांना लाभ झाला तसेच एकूण 2 प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मा. संचालक असे एकूण 9 मान्यवरांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते.

Corporate Governance

Your Bank implements the concepts of corporate governance in an effective manner, acknowledging the responsibility towards the customers, share holders, and stake holders. Your Board of Directors pay special attention for effective and quick implementation of policy decisions. The Board Meetings and the meetings of various Committees are regularly and periodically held not only to take suitable and effective policy decisions but also to ensure its due & quick implementation. Your Bank always keeps in mind the motto of serving common man as also extends active participation in various social welfare activities; on account of which the Bank is renowned as 'Janasamanyanchi Asamanya Bank'.

Staff Strength

Bank's staff strength at the end of Financial Year 2017-18 is 407 comprising of 188 Officers (Including 7 OSDs), 159 Clerks and 60 Peons.

Staff Productivity

Business per employee increased by Rs. 0.19 Crore Lakh from Rs. 7.32 Crore as on 31.03.2017 to Rs. 7.51 Crore as on 31.03.2018.

Sad Demise

Late Surendra Shridhar Panse, permanent employee of the Bank, passed away on 19.02.2018. HDFC Insurance (Insurance partner of the Bank for life Insurance) aided his family by paying death benefits amounting to Rs. 25.00 Lakh. All Staff members contributed an amount equivalent to one day's salary and bank also contributed an amount equal to staff contribution. An amount of Rs. 7.93 lakh was given to the family of the deceased staff member.

Staff Training

Internal Training : Our Training Centre is a recognized Training Centre and during the financial year Training Centre organized 21 Training Programmes for different subjects. Under this programmes Hon. Directors, Executives, Branch Managers, Asst. Branch Managers, Officers, Cashiers, Clerks and peons were benefited.

Eight programmes on Basics of Banking & Motivation for Officers, Clerical & Sub-Staff were arranged, 234 staff members were benefited.

We have also arranged some useful and informative Training Programme on the subjects like Programme on GST, Induction Training Programme for Newly Recruited Staff, Programme for Specified Persons, Programme on Religare New Product, Special Programme on All NPCI Products, Programme on Treasury Management, Sensitization Programme, Para Banking Development Programme etc.

External Training : During Financial year we deputed 78 staff members to Reputed and Authorized Training Centers for around 25 Training Programme. 2 Training Programme for Hon'ble Board of Directors were arranged and 9 Hon'ble Directors have attended it.

For External Training Programme Bank has deputed Staff Members to Reputed Institutions Like College of Agricultural Banking of Reserve Bank of India Pune, Pune

बाह्य प्रशिक्षण कार्यक्रमास खालील मान्यताप्राप्त संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थींना पाठविण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कॉलेज ऑफ ऑग्रेग्रेटिव्ह बँकिंग, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई, FICCI, NPCI Mumbai, The Labour Law Practitioner's Association, Satara, इ. चा समावेश होता.

माहिती तंत्रज्ञान

अहवाल वर्षात संगणक विभागाने ई कॉमर्स, ग्रीन PIN, VAS या अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केल्या. त्यामुळे ग्राहकांना व्यवहारातील आधुनिकता अनुभवायला मिळत आहे. ग्राहक आता रुपे डेबिटकार्ड आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन द्वारे सुरक्षितरित्या ऑनलाईन व्यवहार करू शकतात. ATM पिन त्वरित मिळण्यासाठी असलेल्या GREEN PIN प्रणालीमुळे ग्राहकांना आता स्पीड पोस्ट ऐवजी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर मिळण्याची व्यवस्था झाली आहे. व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस या प्रणालीमुळे कोणत्याही ATM मध्ये आपला मोबाईल क्रमांक नोंदवता येतो, तसेच आधार क्रमांक नोंदणी, चेक बुक विनंती, खातेउतारा विनंती असे व्यवहारही कोणत्याही ATM मधून करण्याची सुविधा ग्राहकांना प्राप्त झाली आहे. ATM मधून आपल्या रुपे कार्डद्वारे पैसे दुसऱ्याच्या कार्डवरही सहजरित्या पाठवता येतात (Card to Card Fund Transfer).

"मिसड कॉल अलर्ट" सुविधेअंतर्गत 7208053730 या क्रमांकावर फोन केल्यास आपल्या खात्यातील शिल्लक SMS द्वारे त्वरित समजते.

ग्राहकांना चिप बेस्ड (EMV) रुपे प्लॅटिनम कार्ड देण्यास बँकेने सुरुवात केली आहे.

आज मितीस बँकेचे 25 ATM चे जाळे कार्यान्वित असून 80,000 हून अधिक ग्राहक रुपे डेबिट कार्ड सुविधेचा लाभ घेत आहेत आणि 9,000 हून अधिक ग्राहक IMPS सुविधेचा लाभ घेत आहेत.

अखंड कनेक्टिव्हिटी सशक्त करण्यासाठी आधी असलेल्या दोन लिंक्सबरोबर या वर्षी सर्व शाखांना VPN कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.

बँकेने IT Infrastructure आणि DR Site टप्प्याटप्प्याने अधिकाधिक सशक्त करण्याचे ठरवले आहे. बँकेने ISO 9001:2015 हे ऑडीट यशस्वीरित्या पार पाडले आहे.

आभार

बँकेच्या वाटचालीमध्ये अनेक संस्थांचे व व्यक्तींचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभते. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य व त्यांचे अधिकारी, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नागरी बँक विभागातील अधिकारी, महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, बँकेचे सल्लागार, व्हॅल्यूअर्स, वकील, ऑडिटर्स, विविध प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी तसेच बँकेच्या सेवक संघटनेचे पदाधिकारी व सर्व सेवक वृंद अशा सर्वांचेच बहुमोल सहकार्य लाभते. या सर्वांचाच मी अतिशय आभारी आहे. यापुढील काळातही असेच सहकार्य लाभेल असा दृढ विश्वास आहे.

संचालक मंडळाच्या वतीने

सीए प्रदीप जगन्नाथ जगताप

(अध्यक्ष)

हडपसर, पुणे - 411 028.

दिनांक : 02/08/2018

District Urban Co-operative Banks Association, Dr. Vitthalrao Vikhe Patil Institute of Co-operative Management, Reserve Bank of India Mumbai, FICCI, NPCI Mumbai, The Labour Law Practitioner's Association, Satara etc.

Information Technology

IT department has successfully implemented E-commerce, Green PIN and VAS functionality wherein customer can experience banking using advanced technology. Customer can pay online securely using RuPay Debit Card with 2 factor authentication. For faster ATM PIN delivery to the customer, Green PIN functionality is introduced wherein customer will get PIN on his registered mobile number instead of Speed Post. Using Value Added Services (VAS) customer can register their Mobile Number on any ATM, Aadhar Number registration, Cheque Book request, Statement of Account request from any ATM, Customer can also Transfer Fund using RuPay Debit card on ATM (Card to Card Fund Transfer).

Bank has introduced "Missed Call Alert" facility wherein customer can call on 7208053730 to know his saving account balance.

Bank has started issuing Chip based (EMV) RuPay Platinum card.

As on today, bank is having network of 25 ATM and more than 80,000 customers are using RuPay Debit card facility and more than 9,000 customers are availing IMPS facility.

Bank was having two Links, this year additional secured VPN connectivity is provided to all branches to provide uninterrupted customer service. Bank has planned to upgrade its IT infrastructure and strengthen its DR Site in the phase manner. Bank has successfully performed ISO-9001:2015 surveillance audit.

Gratitude

The Bank during the course of its marching towards progress received cooperation from various Institutions and Persons. I express my sincere gratitude to the Commissioner for Cooperation and the Registrar of Co-op. Societies and officers from his department, officers from RBI(UBD), Maharashtra Urban Co-op.Bank's Federation, Pune District Urban Co-op.Bank's Association, Advisors, Valuers, Advocates, Auditors, Media Personnel, Office Bearers of the Staff Union and also all the staff members. I am confident of receiving their cooperation in future also.

On behalf of Board of Directors

CA Pradeep Jagannath Jagtap

(Chairman)

Hadapsar, Pune 411 028.

Date : 02/08/2018

जनसेवा परमो धर्मः

पारदर्शकता, ग्राहकहित, आधुनिकीकरण

अशा व्यवसायाभिमुख वैशिष्ट्यांसह

सामाजिक बांधिलकी जपणारी जनसेवा बँक.

आपल्या ४५ वर्षांच्या कार्यकाळात रु. ३००० कोटी

व्यवसायाचा टप्पा बँकेने पार केला आहे.

अनेकानेक उद्दीष्टे पार करीत

ग्राहक व हितचिंतकांच्या मनामध्ये

अढळ स्थान निर्माण केले आहे.

घरकुल कर्ज योजना

खरेदी करीत असलेल्या वास्तूच्या तारणावर कर्ज योजना. आवश्यक तेवढीच कागदपत्रे



हप्ता: रु. ९५०/- प्रति लाख

मुदत: २४० महिने

पंतप्रधान आवास सबसिडी लागू *

ज्ञानगंगा शैक्षणिक कर्ज योजना

आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी देशांतर्गत अथवा परदेशात कर्ज उपलब्ध *



हप्ता: रु. १४००/- प्रति लाख

मुदत १२० महिने

विद्यार्थिनींसाठी ०.५०%

व्याजदरात सवलत

चारचाकी कर्ज योजना

वैयक्तिक वापरासाठी कार खरेदीकरीता कर्ज उपलब्ध *



हप्ता: रु. २१००/- प्रति लाख

मुदत ६० महिने

कन्ड्युमर कर्ज योजना

घरगुती वापराच्या वस्तू खरेदीसाठी कर्ज उपलब्ध *




हप्ता: रु. २२५०/- प्रति लाख

मुदत ६० महिने

वैयक्तिक कर्ज योजना

वैयक्तिक कारणासाठी कर्ज उपलब्ध *



मुदत ६० महिने
अत्यल्प खर्च

दुचाकी कर्ज योजना

दुचाकी खरेदीसाठी कर्ज उपलब्ध *



हप्ता: रु. २५०/-
प्रति रु. १०,०००/-
मुदत ६० महिने

* अटी लागू



जनसेवा सहकारी बँक लि. हडपसर, पुणे.

जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवेसाठी वचनबद्ध !


मुख्य कार्यालय: १५६, गांधी चौक, हडपसर, पुणे ४११०२८, www.janasevabankpune.net

हार्दिक अभिनंदन


बँकेचे सभासद, खातेदार, हितचिंतक, कर्मचारी
तसेच आपल्या देशातील ज्या व्यक्तींनी या अहवाल वर्षात
जागतिक किंवा देश पातळीवर आपापल्या क्षेत्रात
सन्मान, पुरस्कार किंवा विशेष प्राविण्य मिळवले आहे
अशा व ज्या व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात
आपला ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला आहे अशा
सर्वांचे हार्दिक अभिनंदन!



Rupee Earned



Rupee Spent



परिशिष्ट - अ (Annexure : A)

01	बँकेचे नाव Name of the Bank	जनसेवा सहकारी बँक लि. हडपसर, पुणे (Janaseva Sahakari Bank Ltd. Hadapsar, Pune)
02	मुख्य कार्यालयाचा पत्ता Head Office Address	156, गांधी चौक, हडपसर, पुणे - 411 028 (156, Gandhi Chowk, Hadapsar, Pune - 411028)
03	रिझर्व बँक परवाना क्रमांक Reserve Bank Of India Licence No	युबीडी/एमएच/863/पी./दि. 01.10.1987 (UBD/MH/863P/01.10.1987)
04	नोंदणी क्रमांक Registration No.	पी.एन.ए./बी.एन.के./206/1972 (PNA/BNK/206/1972)
05	कार्यक्षेत्र Area Of operation	महाराष्ट्र राज्य (Maharashtra State)
06	मुख्य कार्यालयासह शाखा विस्तार Branches	मुख्य कार्यालय + 30 शाखा (Head Office + 30 Branches)

दि. 31 मार्च 2018 अखेरची बँकेची आर्थिक स्थिती (Financial Position as at 31 March 2018)

रक्कम रु कोटीत Rs.In Crore

07	सभासद (Members)		41007
	नाममात्र (Nominal Members)		4676
08	अधिकृत भाग भांडवल (Authorised Capital)		100.00
	वसूल भाग भांडवल (Paid up Capital)		49.14
09	राखीव व अन्य निधि (Statutory & Other Reserves)		186.92
	एकूण ठेवी (Total Deposits)		1795.67
10	चालू ठेवी (Current Deposits)	114.27	
	बचत ठेवी (Savings Deposits)	442.60	
	मुदत ठेवी (Term Deposits)	1238.80	
	एकूण कर्जे (Total Loans & Advances)		1255.69
11	अल्प मुदत कर्जे (Short Term Loans)	511.64	
	मध्यम मुदत कर्जे (Medium Term Loans)	312.54	
	दीर्घ मुदत कर्जे (Long Term Loans)	431.51	
	देणी (Borrowings)		0.00
12	पुणे जिल्हा म. सह. बँक लि. (Pune Dist. Central Co-Op Bank)	0.00	
	महा. राज्य सह. बँक लि. (MSC Bank)	0.00	
	इतर (सीसीआयएल) (Against G.Sec. : Others (CCIL)	0.00	
	गुंतवणूक (Investments)		658.07
13	जिल्हा मध्य. सह. बँक लि., पुणे व सातारा (Dist. Central Co-op. Bank, Pune & Satara)	8.22	
	महा. राज्य सह. बँक लि., मुंबई (MSC Bank, Mumbai)	0.00	
	इतर (Other)	649.85	
14	थकबाकी (Overdues)		87.61
15	वैधानिक लेखापरिक्षण वर्ग (Rating by Statutory Auditors)		"A"
16	नफा (Net Profit)		15.36
17	सेवक संख्या (Number of Staff)		407
18	खेळते भांडवल (Working Capital)		2012.68

दि. 31 मार्च 2018 रोजीचा ताळेबंद

रक्कम रु. (Amount Rs)

31/03/2017	भांडवल व देयता (Capital & Liabilities)	Amount	31/03/2018
100,00,00,000.00	अधिकृत भाग भांडवल (Authorised Share Capital)		100,00,00,000.00
	Shares Of Rs. 100/- Each		
	Since 20.10.2016		
46,59,95,050.00	वसूल भाग भांडवल (Paid Up Capital)		49,14,23,675.00
	* 16,24,515 * Shares Of Rs. 25/- Each	4,06,12,875.00	
	* 45,08,108 * Shares Of Rs. 100/- Each	45,08,10,800.00	
	वैयक्तिक सभासद (Individual Members : 40,340)		
	इतर सभासद (Other Members : 667)		
	(Total Members : 41,007)		
168,08,66,993.07	राखीव व इतर निधी (Statutory And Other Reserves)		186,91,60,585.75
41,25,52,504.43	वैधानिक राखीव निधी (Statutory Reserve)	45,28,71,102.74	
33,30,18,000.00	इमारत निधी (Building Fund)	36,70,25,118.69	
5,15,00,000.00	उत्पादनक्षम कर्जावरील तरतूद (Cont.prov. against Std. Assets)	5,15,00,000.00	
57,79,83,885.64	संशयित व बुडीत कर्ज निधी (Bad & Doubtful Debt Reserve Fund)	61,82,56,689.80	
1,16,20,000.00	बीडीडीआर फ्लोटिंग रिझर्व (BDDR Floating Reserve)	1,16,20,000.00	
55,00,000.00	लाभांश समानीकरण निधी (Dividend Equilisation Fund)	55,00,000.00	
71,92,370.00	सेवक हितसंवर्धन निधी (Staff Welfare Fund)	78,21,482.00	
52,68,463.00	सभासद कल्याण निधी (Member's Welfare Fund)	66,18,463.00	
19,84,914.00	देणगी निधी (Donation Fund)	25,64,914.00	
12,03,72,581.00	गुंतवणूक चढउतार निधी (Investment Fluctuation Reserve)	12,03,72,581.00	
4,98,000.00	सामाजिक कृतज्ञता निधी (Samajik Krutadnya Nidhi)	3,97,000.00	
1,47,37,000.00	संगणक निधी (Computer Fund)	2,00,37,000.00	
1,15,00,000.00	सुवर्ण महोत्सव निधी (Golden Jubilee Fund)	1,22,09,000.00	
86,35,220.00	रिवॅल्युएशन रिझर्व (Revaluation Reserve)	84,48,464.00	
4,90,29,162.00	गुंतवणूक घसारा निधी (Investment Depreciation Reserve)	9,94,31,725.00	
39,95,000.00	हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर रिझर्व (Hsg. & Infrastructure Reserve)	39,95,000.00	
1,19,13,000.00	आकस्मिक खर्चासाठी राखीव निधी (Contingency Reserve Fund)	1,19,13,000.00	
4,95,82,000.00	जनरल राखीव निधी (General Reserve Fund)	6,44,34,152.52	
6,44,893.00	निवडणूक निधी (Election Fund)	6,44,893.00	
33,40,000.00	शिक्षण निधी (Education Fund)	35,00,000.00	
1763,32,13,819.18	ठेव व इतर खाती (Deposits And Other Accounts)		1795,67,49,816.00
1217,30,71,285.79	मुदत ठेवी (Fixed Deposits)	1238,79,68,028.55	
1052,38,07,510.79	व्यक्तिच्या (Individual)	1050,95,70,888.55	
164,92,63,775.00	सहकारी संस्था (Co-op Societies)	187,83,97,140.00	
437,68,34,230.32	बचत ठेवी (Saving Deposits)	442,60,36,693.64	
423,23,29,247.68	व्यक्तिच्या (Individual)	423,21,68,483.77	
14,45,04,982.64	सहकारी संस्था (Co-op Societies)	19,38,68,209.87	
108,33,08,303.07	चालू ठेवी (Current Deposits)	114,27,45,093.81	
104,98,25,680.82	व्यक्तिच्या (Individual)	111,79,62,901.72	
3,34,82,622.25	सहकारी संस्था (Co-op Societies)	2,47,82,192.09	
0.00	कर्ज (Borrowings)	0.00	
1978,00,75,862.25	पुढील पानावर (Carried Forward)		2031,73,34,076.75

BALANCE SHEET AS ON 31 - 03 - 2018

रक्कम रु. (Amount Rs)

31/03/2017	अस्ति व येणी (Properties & Assets)	Amount	31/03/2018
10,74,90,241.00	रोख शिल्लक (Cash on Hand)		9,42,06,068.00
89,65,76,414.29	चालू खात्यांमधील शिल्लक (Current Accounts With Banks) (with State & Dist. banks)		82,03,08,714.81
0.00	मागणी करताच मिळणाऱ्या वा अल्प नोटिशीने मिळणाऱ्या ठेवी (Money At Call And Short Notice) (Including CBLO)		0.00
616,07,37,688.00	गुंतवणूक (Investments)		658,07,15,428.00
548,54,29,366.00	केंद्र व राज्य सरकारी रोखे (Central & State Govt. Securities) (of Which Reserve Fund Rs. 45,51,84,099.00) दर्शनी किंमत Face Value Rs. 628,13,70,000.00 बाजारभावाने किंमत Market Value Rs. 616,93,26,050.00	641,01,02,105.00	
0.00	इतर मान्यताप्राप्त गुंतवणूक Other Approved Securities	0.00	
31,34,650.00	शेअर्स Shares	31,34,650.00	
74,17,000.00	पी.एस.यू. बॉन्ड्स PSU Bonds	74,17,000.00	
66,47,56,672.00	इतर गुंतवणूकी Other Investment.	16,00,61,673.00	
0.00	1) Deposit With Primary Dealers (stci Term Money)	0.00	
66,47,56,672.00	2) Deposit With The Banks (of Which Reserve Fund Rs. 5,22,38,000.00)	16,00,61,673.00	
0.00	3) Investment In Liquid Funds Of Mutual Funds	0.00	
0.00	4) Certificate Of Deposit	0.00	
1253,56,73,597.68	कर्जे Loans & Advances		1255,68,80,866.68
549,99,72,753.24	अल्प मुदत Short Term Loans	511,63,74,627.57	
5,86,115.00	सरकारी रोखे तारण Loan Against Govt.sec.	0.00	
541,89,98,608.38	इतर तारण Loan Against Other Sec.	501,69,11,163.72	
8,03,88,029.86	जामिनकी Loans Against Guarantees	9,94,63,463.85	
(56,03,33,808.55)	पैसे थकबाकी Out of Which Overdues	(60,17,27,613.95)	
313,82,72,157.94	मध्यम मुदत Medium Term Loans	312,53,64,743.87	
9,85,637.00	सरकारी रोखे तारण Loan Against Govt. Sec.	16,57,687.00	
208,24,46,603.81	इतर तारणावर Loan Against Other Sec.	199,48,74,635.44	
10,548,39,917.13	जामिनकी Loans Against Guarantees	112,88,32,421.43	
(17,29,78,283.02)	पैसे थकबाकी Out of Which Overdues	(16,04,29,930.07)	
389,74,28,686.50	दीर्घ मुदत Long Term Loans	431,51,41,495.24	
0.00	सरकारी रोखे तारण Loan Against Govt.sec.	0.00	
326,02,59,783.17	इतर तारणावर Loan Against Other Sec.	376,52,01,497.20	
63,71,68,903.33	जामिनकी Loans Against Guarantees	54,99,39,998.04	
(9,33,61,765.65)	पैसे थकबाकी Out of Which Overdues	(11,39,56,698.02)	
1970,04,77,940.97	पुढील पानावर (Carried Forward)		2005,21,11,077.49

दि. 31 मार्च 2018 रोजीचा ताळेबंद

रक्कम रु. (Amount Rs)

31/03/2017	भांडवल व देयता Capital & Liabilities		31/03/2018
1978,00,75,862.25	मागील पानावरून (Brought Forward)		2031,73,34,076.75
2,83,848.25	वसूलीकरीता घेतलेली बिले (दुबेरजी) Bills For Collection (as Per Contra)		54,590.00
3,82,090.84	शाखा मिळवणी Branch Adjustments		6,574.60
29,93,45,669.54	थकव्याज कर्ज Overdue Interest Reserve For NPA		35,24,32,470.06
56,60,970.00	देणे व्याज Interest Payable		52,75,513.00
11,37,60,829.65	इतर देणी Other Payables		9,27,68,355.74
43,03,175.00	विलिनीकृत बँकेचे कलेक्शन खाते Koregaon Co-op. Peoples Bank Collection A/c		39,23,750.00
65,76,68,385.00	आयकर देणे Provision For Income-tax		52,16,51,641.00
14,85,21,525.23	नफा Profit		15,36,08,411.64
2,460.84	शिल्लक नफा Last Years Balance Profit	765.71	
14,85,19,064.39	चालू वर्षाचा नफा Current Years Profit	15,36,07,645.93	
	हमीपोटी संभाव्य देयता (as On 31.03.2017)	6,75,58,033.70	
	D.E.A.F. Rs.	2,58,66,858.70	
	Bank Gurantees Rs.	1,87,06,189.00	
	Letter Of Credit Rs.	1,93,84,986.00	
	Claim Lodged Against Bank		
	Not Acknowldged As Debt Rs.	36,00,000.00	
	हमीपोटी संभाव्य देयता (as On 31.03.2018)	12,89,36,864.30	
	D.E.A.F. Rs.	5,98,74,514.30	
	Bank Gurantees Rs.	4,68,95,422.00	
	Letter Of Credit Rs.	1,90,66,928.00	
	Claim Lodged Against Bank Not Acknowldged As Debt	31,00,000.00	
2101,00,02,355.76	एकूण रुपये TOTAL		2144,70,55,382.79

As per our report of even date

For S. R. Pandit & Co

Chartered Accountants (FRN - 107309W)

Sudhir Pandit (Partner)

Membership No. 032121

Place : Pune Date : 13 th July 2018.

अध्यक्ष : सीए प्रदीप जगन्नाथ जगताप

उपाध्यक्ष : डॉ. राजेंद्र गुरुपादया हिरेमठ

मुख्य कार्यकारी अधिकारी : विनायक केशव जोशी

BALANCE SHEET AS ON 31 - 03 - 2018

रक्कम रु. (Amount Rs)

31/03/2017	अस्ति व येणी Properties & Assets	Amount	31/03/2018
1970,04,77,940.97	मागील पानावरून (Brought Forward)		2005,21,11,077.49
2,83,848.25	वसूलीस पाठविलेली बिले (दुबेरजी) Bills Receivable (as Per Contra)		54,590.00
0.00	शाखा मिळवणी Branch Adjustments		0.00
40,88,97,496.80	येणे व्याज Interest Receivable		45,80,30,250.68
9,88,77,682.26	गुंतवणुकीवरील On Investment	9,77,88,603.62	
29,93,45,669.54	खात्यावरील येणे व्याज On Npa	35,24,32,470.06	
1,06,74,145.00	On CBLO Lending	78,09,177.00	
18,00,99,022.86	जागा, इमारत (घसारा वजा जाता) Land And Building * (After Depreciation)		27,73,92,390.06
7,21,64,673.78	फर्निचर, फिक्चर्स, वाहन व संगणक (घसारा वजा जाता) Furniture & Fixtures, Vehicles, computers (after Depreciation)		8,88,32,215.16
5,82,90,771.29	फर्निचर, फिक्चर्स Furniture & Fixtures	6,50,39,986.27	
45,82,681.00	वाहन Vehicles	44,14,533.00	
80,35,400.88	संगणक हार्डवेअर Computer Hardware	1,23,48,048.88	
12,55,820.61	संगणक सॉफ्टवेअर Computer Software	70,29,647.01	
64,80,79,373.10	इतर येणी Other Receivables:		57,06,34,859.40
35,38,678.98	शिल्लक स्टेशनरी Stationery On Hand	34,27,574.40	
1,05,07,019.19	भाड्यापोटी आगाऊ Deposit With Landlord	1,40,45,169.19	
59,89,01,544.00	करापोटी आगाऊ Advance Tax Paid	52,70,84,504.00	
2,09,22,381.48	आयकर येणे Tds Receivable	1,36,08,286.24	
87,01,558.87	अन्य येणी Other Receivable	70,75,535.64	
55,08,190.58	डिफर्ड टॅक्स असेट्स Deferred Tax Assets	53,93,789.93	
	* (Land & Bldg. Includes Improv. of Premises Own & Lease Hold Improv. of Rs. 94,12,538.92)		
2101,00,02,355.76	एकूण रुपये TOTAL		2144,70,55,382.79

संचालक मंडळ सदस्य

अॅड. सतिश नानासाहेब गोरडे
पांडुरंग प्रभू गायकवाड
रवि शंकर तुपे
सूर्यकांत नानासाहेब शिर्के

उदय त्र्यंबक काकिर्डे
सचिन शंकरराव यादव
राजेंद्र गजानन वालेकर
विनायक आनंदराव गायकवाड
श्रीमती अनुपमा विजय कळसकर

गणेश नारायण कचरे
दत्तात्रय नारायण ढवळीकर
संदीप बालकिशन सारडा
सौ. आशा बाळासाहेब बहिरट

दि. 31 मार्च 2018 रोजी संपलेल्या कालावधीचे नफा-तोटा पत्रक

31/03/2017	खर्च Expenditure	31/03/2018
120,06,29,859.17	दिलेले व्याज To Interest Paid	109,94,00,975.06
119,86,24,211.70	ठेवीवरील To Interest Paid Deposits	109,46,00,037.25
20,05,647.47	कर्जावरील To Interest Paid On Borrowings	48,00,937.81
17,97,420.41	कमिशन To Commission Paid To Banks	13,78,328.66
24,07,52,677.86	पगार, भत्ते To Salary & Other Allowances	24,73,47,863.28
2,29,96,300.00	प्रॉ. फंड व ग्रॅच्युईटी To Contrib.to Staff Pf & Group Gratuity	1,21,85,066.00
4,63,799.00	संचालक मंडळ सभा खर्च To Director's Fee & Meetings Exp.	5,39,292.67
18,03,481.22	प्रवास खर्च To Travelling Exp.	16,66,004.70
5,79,25,938.33	भाडे / विमा/वीज/कर To Rent, Insur.,electricity,taxes	6,21,54,309.66
1,04,28,363.55	टपाल/तार/टेलिफोन To Postage, Telegram, Telephone	56,42,525.78
1,09,20,920.65	लेखन साहित्य, छपाई, जाहिरात To Stationery, Printing, Advt.	95,20,291.67
41,24,090.50	हिशेब तपासणी शुल्क To Audit Fees	47,98,764.75
72,96,523.40	कायदे विषयक खर्च To Legal Charges	40,35,124.93
6,00,00,000.00	संशयित व बुडीत कर्ज निधी To Bad & Doubtful Debt Reserve	6,25,00,000.00
65,00,000.00	उत्पादित कर्जावरील तरतूद To Provision On Standard Asset	0.00
2,31,17,162.84	घसारा खर्च / निरस्त To Depreciation & Write Off	2,78,02,949.15
90,39,660.69	दुरुस्ती, देखभाल खर्च To Repairs & Maintenance	87,71,283.39
4,30,15,692.00	गुंतवणूकीवरील घसारा To Depreciation On Investment	5,04,02,563.00
57,58,951.00	गुंतवणूकीपोटी दर्शनी किंमतीपेक्षा जास्त अदा केलेली रक्कम निरस्त To Premium On GoI Securities Amortised	1,12,48,174.00
42,973.00	बँकेच्या मालमत्तेच्या विक्रीवरील तोटा To Loss On Sale Of Banking Assets	9,48,849.13
0.00	To Deferred Tax Liability	1,14,400.65
2,76,99,297.66	इतर व प्रासंगिक खर्च To Other Expenses	4,00,02,320.72
37,38,640.38	समारंभ खर्च Function Expenses	18,83,196.51
6,74,726.00	वार्षिक सर्वसाधारण सभा खर्च AGM Expenses	6,74,198.00
0.00	Delivery Channel Expenses	75,74,208.83
1,77,26,104.94	कार्यालयीन खर्च Office Expenses	1,86,82,019.26
55,59,826.34	अन्य खर्च Other Expenses	1,11,88,698.12
17,27,70,000.00	आयकर तरतूद To Income-tax Provision	7,60,00,000.00
14,85,19,064.39	निव्वळ नफा Net Profit	15,36,07,645.93
205,56,02,175.67	एकूण Total	188,00,66,733.13

As per our report of even date

For S. R. Pandit & Co Chartered Accountants (FRN - 107309W)

Sudhir Pandit (Partner) Membership No. 032121

Place : Pune Date : 13th July 2018.

अध्यक्ष : सीए प्रदीप जगन्नाथ जगताप

उपाध्यक्ष : डॉ. राजेंद्र गुरुपादया हिरेमठ

मुख्य कार्यकारी अधिकारी : विनायक केशव जोशी

Profit and loss account for the year ended 31.03.2018

31/03/2017	उत्पन्न Income		31/03/2018
178,38,87,925.56	एकूण मिळालेले व्याज Total Interest Received		174,33,94,110.05
117,61,44,437.33	कर्जावरील व्याज Interest on Loans & Advances	113,85,73,731.88	
8,19,04,724.73	मुदत ठेवीवरील व्याज Interest on Bank Fixed Deposits	4,23,09,112.83	
52,58,38,763.50	गुंतवणूकीवरील व्याज Interest on Investments	56,25,11,265.34	
5,178.00	मिळालेले लाभांश Dividend Received		1,98,428.00
5,178.00	Dividend Received on Shares	1,98,428.00	
5,94,28,652.74	कमिशन व हुंडणावळ Commission & Charges		6,76,93,379.80
31,04,202.94	कमिशन Commission	33,69,771.02	
2,11,34,982.58	प्रक्रिया शुल्क Processing Charges	2,31,02,260.94	
3,51,89,467.22	सेवा शुल्क Service Charges	4,12,21,347.84	
21,11,86,752.51	इतर उत्पन्न Other Income		6,87,80,815.28
10,24,334.27	कर्ज अर्ज / पॅन फॉर्म शुल्क Loan Forms Fee & Pan Forms/coupons Fee	3,64,400.28	
78,00,677.62	लॉकर भाडे / अन्य Locker Rent & Other	76,78,400.09	
12,79,595.35	किरकोळ जमा Misc. & Other Receipts	3,06,531.49	
0.00	Delivery Channel Income	88,44,140.58	
50,35,097.27	विमा व्यवसायातील उत्पन्न Commission On Insurance Business	50,77,358.77	
19,05,31,115.00	सरकारी रोखे ट्रेडिंगवरील नफा Profit On G-sec.trading	-370,60,737.00	
3,11,176.00	बँकेच्या मालमत्ता विक्रीवरील नफा Profit On Sale Of Banking Assets	3,00,399.00	
52,04,757.00	निलेखित बुडीत कर्जातील वसुली Recovery In Written-off Loan A/cs	91,55,763.61	
0.00	Income Tax Provision Written Back Amount	6,33,92,512.46	
0.00	Interest on Income Tax Refund	1,07,22,046.00	
10,93,666.86	Deferred Tax Assets		0.00
205,56,02,175.67	एकूण TOTAL		188,00,66,733.13

अॅड. सतिश नानासाहेब गोरडे
पांडुरंग प्रभू गायकवाड
रवि शंकर तुपे
सूर्यकांत नानासाहेब शिर्के

संचालक मंडळ सदस्य
उदय त्र्यंबक काकिर्डे
सचिन शंकरराव यादव
राजेंद्र गजानन वालेकर
विनायक आनंदराव गायकवाड
श्रीमती अनुपमा विजय कळसकर

गणेश नारायण कचरे
दत्तात्रय नारायण ढवळीकर
संदीप बालकिशन सारडा
सौ. आशा बाळासाहेब बहिरट

आर्थिक वर्ष 2017-18 चा वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल
Statutory Auditors Report for the year 2017- 18

To,

The Members, Janaseva Sahakari Bank Ltd., Pune

1. REPORT ON THE FINANCIAL STATEMENTS

We have audited the accompanying financial statements of Janaseva Sahakari Bank Ltd., Hadapsar, Pune.(Reg. No.PNA/BNK/206/1972) as at 31 March 2018, which comprise the Balance Sheet as at 31 March 2018, and the Profit and Loss Account, and the Cash Flow Statement for the year then ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information. The returns of thirty branches audited by us are incorporated in these financial statements.

2. MANAGEMENT'S RESPONSIBILITY FOR THE FINANCIAL STATEMENTS

Management is responsible for the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position, financial performance and cash flow of the Bank in accordance with the Banking Regulation Act 1949 (as applicable to co-operative societies), the guidelines issued by the Reserve Bank of India and the guidelines issued by the Registrar of Cooperative Societies, Maharashtra, the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, Bye Laws, (as applicable) and generally accepted accounting principles in India so far as applicable to the Bank. This responsibility includes design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation of the financial statements that are free from material misstatement, whether due to fraud or error.

3. AUDITOR'S RESPONSIBILITY

Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit. We conducted our audit in accordance with Standards on Auditing issued by the Institute of Chartered Accountants of India. Those Standards require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material misstatements, whether due to fraud or error.

4. An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and disclosures in the financial statements. The procedures selected depend on the auditor's judgement, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal control relevant to the Bank's preparation and fair presentation of the financial statements in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on effectiveness of the Bank's internal control. An audit also includes evaluating the appropriateness of accounting policies used and the reasonableness of the accounting estimates made by management, as well as evaluating the overall presentation of the financial statements.

5. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our audit opinion.

6. Basis for Qualification:

As - 20 (EPS) is not complied with. Amounts not quantified.

7. QUALIFIED OPINION

In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the aforesaid financial statements together with the Notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949 (as applicable to cooperative societies), the Maharashtra Cooperative Societies Act, 1960, the Maharashtra Cooperative Societies Rules, 1961/Bye-Laws and the guidelines/circulars issued by the Reserve Bank of India and Registrar of Cooperative Societies, Maharashtra in the manner so required and LFAR give a

true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India: except for the matters stated in “Basis for qualification” para, as above.

- (a) In the case of the Balance Sheet, of state of affairs of the Bank as at 31st March 2018;
- (b) In the case of the Profit and Loss Account, of the profit for the year ended on that date; and
- (c) In the case of the Cash Flow Statement, of the cash flows for the year ended on that date

8.REPORT ON OTHER LEGAL & REGULATORY REQUIREMENTS

The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in Form “N” of the to the Maharashtra Co-operative Societies Act, 1960. In our opinion an amount of Rs.12,52,875.00 till 31/03/2018 has been set off/repaid to the shareholders of erstwhile The Koregoan Cooperative People Bank Ltd. Koregoan, Dist Satara, is not adhering to the amalgamation order No. URB/D-4/Koregoan/Janaseva/merger/2007 dt.17/12/2007 the Commissioner for Cooperation and Registration of Coop societies, Maharashtra State. To that extent book value of collection account is under reported on balance sheet date.

The details as required by Rule 69 of Maharashtra Co-operative Societies Rules 1961 and Circulars thereunder are given in the audit memorandum separately.

9. SUBJECT TO ABOVE, PARA NO. 6 & 8, WE REPORT THAT:

- a) We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of our audit and have found to be satisfactory;
- b) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purposes of our audit have been received from the branches/offices.
- c) The transactions of the Bank which have come to our notice are within the powers of the Bank; except for compliance with order No UBD/D-4/Koregoan/Janaseva/Merger/2007 of dt.17.12.2007.
- d) The Balance Sheet and the Profit and Loss Account and Cash Flow dealt with by this report, are in agreement with the books of account and the returns;
- e) The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by accounting principles generally accepted in India so far as applicable to Banks except for non-compliance of AS – 20.

10.WE FURTHER REPORT THAT FOR THE YEAR UNDER AUDIT, THE BANK HAS BEEN AWARDED “A” CLASSIFICATION.

For S. R. Pandit & Co

Chartered Accountants
FRN - 107309W
Audit Panel No. : 18048

Sudhir Pandit

Partner
M. No. 032121

Place : Pune
Date : 13th July 2018

Cash Flow from Operating Activities

(Rs. in Crore)

Particular	Amount	Amount
Net Profit as per Profit & Loss Accounts		15.36
Add Adjustment for :		
Depreciation Fixed Assets	2.78	
Depreciation on Investments	5.04	
BDDR Provisions	4.03	
Income Tax Provisions (Net)	7.60	
Deferred Tax Liabilities	0.01	
Net Profit / Loss on sale of Fixed Assets	0.06	
Dividend	0.00	
Nominal Member Fees	0.18	
Entrance Fees	0.02	
Income Tax Provisions Written back	(6.34)	
Member Welfare Paid	(0.01)	
Staff Welfare Paid	(0.04)	
Donation Paid	(0.09)	
Samajik Krutadnya Nidhi	(0.01)	
Sub-Total	13.22	
Operating Profit Before Working Capital Changes		28.58
(Increase) / Decrease Investment	(42.00)	
(Increase) / Decrease CBLO	44.43	
(Increase) / Decrease in Loans & Advances	(46.55)	
(Increase) / Decrease in Other Receivable	(0.18)	
Increase / (Decrease) in Other Payable	(2.22)	
Increase / (Decrease) in Interest Payable	(0.04)	
Increase / (Decrease) in Interest Receivable	0.40	
Increase / (Decrease) in Borrowings	-	
Increase / (Decrease) in Deposits & Other A/c	32.35	
Sub-Total	(13.81)	

Cash Flow from Operating Activities (Contd.)

(Rs. in Crore)

Cash from Operation		14.77
Taxes Paid		(6.95)
Operating Profit After Changes in Working Capital (A)		7.82
Cash Flow from Investing Activities (B)		
Purchase of Fixed Assets	(14.30)	
Sale of Fixed Assets	0.05	
		(14.25)
Cash Flow from Finance Activities (C)		
Shares	2.54	
Dividend paid	(5.07)	(2.52)
(A) + (B) + (C)		(8.96)
Cash or Cash Equivalent at the Beginning of the year		100.41
Cash or Cash Equivalent at the End of the year		91.45

**NOTES FORMING PART OF THE BALANCE SHEET AS AT 31ST MARCH, 2018
AND STATEMENT OF PROFIT AND LOSS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2018**

A Brief Corporate Profile :

Janaseva Sahakari Bank Ltd. is a co-operative society registered under the MCS Act 1960 (Registration No.PNA/BNK/206/972) and engaged in the business of banking as per the license granted by the Reserve Bank of India. The bank has 30 branches and one offsite ATM and its area of operations is Maharashtra State. During the year it was engaged in the business of banking and allied permissible activities. The bank has been awarded an ISO 9001 : 2015 Certificate for its Enabled Services (Hardware Software & Networking) for Banking operations to all branches & customers

**A Significant Statement of Accounting Policies
Basis of Preparation :**

The financial statements of the Bank have been prepared and presented in accordance with the generally accepted accounting principles in India. The Bank has prepared these financial statements to comply in all material respects with the Accounting Standards issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI) to the extent applicable, applicable statutory provisions under the Banking Regulation Act, 1949 & The Maharashtra State Co-operative Societies Act, 1960, The MCS Rules 1961 circulars and guidelines issued by the Reserve Bank of India (RBI) from time to time and current practices prevalent in the co-operative banking sector in India.

1. Accounting Convention :

The financial statements are prepared by following the Going Concern concept on historical cost convention under accrual system of accounting except as otherwise stated and conform to the statutory provisions and generally accepted accounting principles prevailing within the Banking industry in India . The accounting policies adopted in the current year are consistent with those of previous year except otherwise specified.

The accounting policies with regards to revenue recognition investments and advances are in conformity with the prudential accounting norms and guidelines issued by RBI from time to time.

2. Use of Estimates :

The preparation of financial statements are in conformity and in accordance with generally accepted accounting principles , it requires Bank to make estimates and assumptions that affect the reported amounts of assets and liabilities and disclosure of contingent liabilities at the date of the financial statements and the results of operations during the reporting period end. Although these estimates are based upon managements best knowledge of current events and actions, actual results could differ from these estimates. Any revisions to the accounting estimates are recognized prospectively in the current and future period.

Management is of the view that the estimate used in preparation of these financial statements are prudent and reasonable.

Revenue and costs are accounted for on accrual basis except as stated in para:8

3. Investments :

3.1. Categorisation of investment:

In accordance with guidelines issued by RBI, the Bank classifies its investment portfolio into the following three categories:

- a) Held to Maturity :** Securities acquired by the Bank with the intention to hold till maturity.
- b) Held for Trading :** Securities acquired by the Bank with the intention to trade.
- c) Available for Sale :** Securities which do not fall within the above two categories are classified as Available for Sale'.

3.2. Classification of Investments :

For the purpose of disclosure in the Balance Sheet, Investments have been classified under Five Groups as required under RBI guidelines – Government Securities, Other Approved Securities, Shares, bonds of PSU and Others

3.3 Bank decides the category of each Investment at the time of acquisition and classifies the same accordingly. Shifting of securities from one category to another, other than shifting/transfer from HFT to AFS category, is done once in a year with the approval of Board of Directors, at the least of acquisition cost/Book value/Market value on the date of shifting. The depreciation, if any ,on such shifting is provided for and the book value of the security is adjusted accordingly. The transfer of securities from one category to another is made as per permission from or guidelines of RBI. Transfer / shifting of Investments from HFT to AFS category will be executed under exceptional circumstances, like not being able to sell the securities within 90 days due to tight liquidity condition, or extreme volatility , or market becoming unidirectional.

3.3. Valuation of Investments :

a) Held to Maturity' : These investments are carried at their acquisition cost. Any premium on acquisition is amortized over the balance period to maturity, with a debit to Profit & Loss Account. The book value of security is reduced to the extent of amount amortized during the relevant accounting period.

b) Held for Trading' : All securities in this category are valued at the market price at the end of each month and the net resultant depreciation in each classification is recognised in the profit and loss account. Net Appreciation, if any, is ignored.

c) Available for Sale' : All securities in this category is valued at the market price at the end of each quarter and the net resultant depreciation in each classification is recognised in the profit and loss account. Net Appreciation, if any, is ignored.

In case of shares & bonds & other investments, the scrip wise appreciation is ignored. Market value of Government Securities (excluding treasury bills) is determined on the basis of the price list published by RBI or the prices periodically declared by PDAI jointly with FIMMDA for valuation. In case of unquoted Government Securities, market price or fair value is determined as per the rates published by FIMMDA / FBIL.

Market value of other approved securities is determined based on the yield curve and spreads provided by FIMMDA / FBIL.

Treasury bills are valued at carrying cost, which includes discount amortized over the period to maturity.

Units of Mutual Funds are valued at the lower of cost and net asset value provided by the respective mutual funds.

d) Broken Period interest paid / received on debt instruments is treated as revenue item. Brokerage, commission etc. pertaining to investments paid at the time of acquisition is charged to revenue.

Profit in respect of investment sold from HTM category is included in profit on sale of Investment and equal amount / net of tax is transferred to Investment Fluctuation Reserve as an appropriation of profit.

4. Share Capital:

As per Bye-Laws of the bank (amended up to 20/10/2016) the Authorized Share Capital of the Bank shall be is Rs100 Crores divided into 1,00,00,000 shares of Rs. 100/-each. However, issued & paid up capital consist of 16,24,515 shares of Rs. 25/-each fully paid & 45,08,108 shares of Rs. 100/- each fully paid. The balance in the balance sheet includes such non converted portion of erstwhile shares of Rs. 25/-

5. The Koregaon Cooperative Peoples Bank Collection account amounting to Rs.51,76,625/- on takeover date and Rs.39,23,750/- on Balance sheet date in the liability side of the Balance Sheet represents liability payable to the Shareholders of the said bank, in case recovery takes place in the assets taken over from the bank. As per the merger scheme approved by the RBI, the said amount will continue to be in the Balance Sheet till March 31, 2018. The cost of acquisition amount is fully written off that includes the said Share Capital amount.

6. Net Profit or Loss for the period , prior period items and changes in accounting policies:

Prior period items of income/expenditure which are not material, the same have been charged /accounted for in respective heads of accounts.

7. Advances:

In accordance with the guidelines issued by Reserve

Bank of India, Advances have been classified as Standard, Sub-standard, Doubtful and Loss assets and required provision is made on such advances as per the norms issued by Reserve Bank of India from time to time. Write offs, if any are charged to this provision. Recovery in write off accounts is accounted as income.

The overdue interest in respect of Non-Performing advances is provided separately under "Overdue Interest Reserve" as per the directives issued by the Reserve Bank of India.

For Restructured Accounts: provision is made in accordance with RBI guidelines which require diminution in the fair value of assets to be provided for at the time of restructuring and at each balance sheet date thereafter. In addition a general provision is made on standard assets as per RBI guidelines.

8. Revenue Recognition:

a. Income from Advances :

The unrealized interest in respect of advances classified as Non-Performing Advances is disclosed as "Overdue Interest Reserve" as per RBI directives.

As per RBI directives, in respect of accounts classified as Standard, interest and other income is recognized on accrual basis as and when the same is earned; income from Non-Performing Assets is recognized on realisation and in case of advances with the Recovery Department of the Bank, the recoveries in the accounts are first appropriated towards Charges, Penal Interest, Interest and Principle Outstanding.

b. Income from Investments :

Interest income from investments is recognized on a time proportion basis considering the face value of investment and the rate applicable. Discount on T-Bills and other discounted instruments are recognized on straight line basis over the period to maturity.

c. Commission on sale of life insurance and mutual fund products by the Bank is recognized on accrual basis.

d. Items of income and expenditure are accounted for on accrual basis except interest on non-performing assets to the extent same is realized and recognized as income in pursuance with the guidelines issued by the Reserve Bank of India. Commission on Bank guarantee is recognised in the year of issue itself. Locker rent , loan processing fees and interest received on tax refund are accounted for on Cash basis.

e. The commission on Letters of Credit / Guarantees, dividends received from shares of co-operative and other institutions and mutual funds, demat charges are accounted on receipt basis.

f. In pursuant to RBI guidelines the interest payable on overdue term deposit is provided on accrual basis at savings bank rate.

9. Fixed Assets and Depreciation :

a) Fixed assets are stated at historical cost net of depreciation. Cost includes incidental direct expenses incurred on acquisition of assets.

Bank has debited entire depreciation on revalued assets in respect Koregaon Branch to Revaluation Reserve. The details of depreciation on revalued portion and original value are not available.

“Computer Hardware” and “Computer Software” are depreciated at straight-line method.

Fixed assets except freehold land are depreciated at the rates considered appropriate by the Management as under-

b) Depreciation on Fixed Assets :

The depreciation on fixed assets is calculated on the basis of methods and rates as mentioned below

Particulars	Depreciation Rates (Per Annum)	
Building	Under WDV method	10%
Machinery	Under WDV method	25%
Furniture & Fixture	Under WDV method	10%
Vehicle	Under WDV method	20%
Computer Hardware	Under straight line method	33.33%
Computer Software	Under straight line method	33.33%
Lease hold Improvements/Improvement of own premises	Under straight line method	20%

Depreciation on revaluation surplus is debited to Revaluation Reserve and depreciation on cost is debited to Profit and Loss a/c.

Computer and Peripherals used for providing technological services are depreciated on a straight line basis over the period of estimated economic life.

Depreciation on fixed assets purchased during the year is charged for the entire year if the asset is purchased and retained for 180 days or more; otherwise it is charged at 50% of the prescribed rate,. If the assets are sold prior to the year end after retaining for 180 days or more, depreciation is charged at 50% of the prescribed rate.

Fixed assets (Land and Building) includes Rs.16,99,33,496.70 as capital work in progress for a building under construction.

10. Employees Benefits :

Contribution to provident fund (Defined Contribution Plan) is charged to Profit and Loss Account based on contribution to the Government scheme.

The Bank has opted for Group Gratuity Scheme and Group Leave Encashment Cum Life Assurance cover for employees from Life Insurance Corporation of India (LIC). Bank's liabilities towards defined benefit schemes are determined on the basis of actuarial valuation made at the end of financial year. Actuarial gains and losses are recognized in the Profit and Loss account.

11. Leases :

Operating leases where the banks lessor effectively retain substantially all the risks and benefits of ownership of the leased terms are classified as operating leases . Operating lease payments are recognised as an expense in the statement of Profit and loss over the lease term.

12. Accounting for Tax on Income: :

Provision for current tax is made as per the applicable provisions of the Income Tax Act, 1961, on the basis of taxable income for year.

The provision for tax for the year comprises liabilities towards current income tax and deferred tax. The deferred tax asset / liability is recognised subject to consideration of prudence, taking in to account timing differences between the taxable income and accounting income, in terms of AS-22 issued by ICAI. The effect of change in tax rate on deferred tax assets and liabilities is recognised in Profit & Loss Account in period of applicability of the change.

Deferred tax assets and liabilities are majored using tax rates and tax laws that have been enacted or substantively enacted by the Balance sheet date.

The deferred tax assets are recognised only to the extent there is reasonable certainty that assets can be realised in future. In case of unabsorbed depreciation or carry forward losses under taxation laws, all deferred tax assets are recognised only if there is virtual certainty of realisation of such assets supported by convincing evidence. The deferred tax assets are reviewed at each balance sheet date and appropriately adjusted to reflect the amount that is reasonably / virtually certain to be realised.

13. Provisions, Contingent Assets & Contingent Liabilities :

Net Profit is disclosed after making all material provisions and contingencies which include adjustment to the value of investment, write off of bad debts, provisions for advances, provision for taxes and other contingencies. Contingent liabilities are not provided for but are only disclosed by way of notes.

B. Disclosures

1. Supplier/Service Providers covered under Micro Small Medium Enterprises Development Act 2006 have not furnished the information regarding to cases of delays in payment , if any , to micro and small enterprises or of interest payments due to delays in such payment ,could not be given.

2. Employees' Benefits : Accounting Standard 15 (Revised 2005)

A Change in the Present Value of Defined Benefit Obligations:

(Rs. in Lakhs)

S NO	Particulars	Gratuity Plans		Leave Encashment	
		31.03.2018	31.03.2017	31.03.2018	31.03.2017
1	Opening Present Value of Defined Benefit Obligation	1092.00	969.19	568.27	464.86
2	Interest Cost	76.88	75.72	40.82	37.19
3	Current Service Cost	63.23	52.01	42.05	23.95
4	Past Service Cost	19.45	0.00	0.00	0.00
5	Benefits Paid	(-48.51)	(-45.40)	(-2.65)	0.00
6	Actuarial (Gains) /Losses for the Year	(-71.31)	40.48	(-47.70)	42.27
7	Closing Present Value of Defined Benefit Obligation	1131.73	1092.00	600.80	568.27

B Change in the Fair Value of Plan Assets :

(Rs. in Lakhs)

S NO	Particulars	Gratuity Plans		Leave Encashment	
		31.03.2018	31.03.2017	31.03.2018	31.03.2017
1	Opening Fair Value of Plan Assets	1099.54	1064.12	561.84	521.74
2	Expected return on Plan Assests	88.26	86.03	44.91	43.05
3	Contributions Made	55.96	2.64	1.62	0.08
4	Benefits Paid	(-52.43)	(-48.80)	(-3.19)	0.00
5	Actuarial Gains / Losses	(-3.22)	(-4.45)	(-4.69)	(-3.03)
6	Closing Fair Value of Plan Assets	1188.12	1099.54	600.49	561.84

C THE AMOUNT TO BE RECOGNISED IN THE BALANCE SHEET

(Rs. in Lakhs)

S NO	Particulars	Gratuity Plans		Leave Encashment	
		31.03.2018	31.03.2017	31.03.2018	31.03.2017
1	Present Value of Defined Benefit Obligation	1131.73	1092.00	600.80	568.27
2	Fair Value of the Plan assets	1188.12	1099.54	600.49	561.84
3	Net Asset / (Liability) recognised in Balance Sheet	56.38	7.54	(-0.31)	(-6.43)
4	Other Amount recognised in Balance Sheet	0.00	0.00	0.31	6.43
5	Net Asset / (Liability) recognised in Balance Sheet	56.38	7.54	(-0.31)	(-6.43)

D Amount Recognised in the Profit & Loss Account :

(Rs. in Lakhs)

S NO	Particulars	Gratuity Plans		Leave Encashment	
		31.03.2018	31.03.2017	31.03.2018	31.03.2017
1	Current Service Cost	63.23	52.01	42.05	23.95
2	Interest Cost	76.88	75.72	40.82	37.19
3	Expected Return on plan assets	(-88.26)	(-86.03)	(-44.91)	(-43.05)
4	Actuarial (Gains) / Losses for the year	(-68.1)	44.92	(-43.02)	44.84
5	Past service Cost	19.45	0.00	0.00	0.00
6	Expenses to be recognized	3.20	86.63	5.05	62.94
7	Additional provision made / write back during the year	0.00	0.00	0.00	0.00
8	Net Expense recognized in Profit & Loss Account & included in Staff Cost	3.20	86.63	(-5.05)	62.94

E Reconciliation in the Net Liability recognised in the Balance Sheet

(Rs. in Lakhs)

S NO	Particulars	Gratuity Plans		Leave Encashment	
		31.03.2018	31.03.2017	31.03.2018	31.03.2017
1	Opening Net Liability	7.54	94.93	(-6.43)	56.87
2	Expenses Recognized	(-7.11)	(-90.03)	4.50	(-63.39)
3	Contribution / Benefits Paid	55.96	2.64	1.62	0.08
4	Closing Net Liability	56.38	7.54	(-0.31)	(-6.44)

F Actual Return on Plan Assets

(Rs. in Lakhs)

S NO	Particulars	Gratuity Plans		Leave Encashment	
		31.03.2018	31.03.2017	31.03.2018	31.03.2017
1	Expected return on plan assets	88.26	86.03	44.91	43.04
2	Actuarial gain (loss) on plan assets	(-3.22)	(-4.45)	(-4.69)	(-2.57)
3	Actual return on plan assets	85.04	81.58	40.22	40.47

G Principal Actuarial Assumptions (Expressed as weighted averages)

S NO	Particulars	Gratuity Plans		Leave Encashment	
		31.03.2018	31.03.2017	31.03.2018	31.03.2017
1	Discount Rate	7.90%	7.20%	7.90%	7.20%
2	Expected Return on plan assets	8.00%	8.25%	8.00%	8.25%
3	Expected Rate of Salary increases	7.00%	7.00%	7.00%	7.00%

H Defined Contribution Plan:

(Rs. in Lakhs)

S NO	Particulars	31.03.2018	31.03.2017
1	Provident Fund	176.36	173.22

3. Segment Reporting :Accounting Standard 17

				Rs.in Crores
	Particular	Treasury	Other Banking and Non-Banking Operations	Total
a.	Segment Revenue	56.77	131.24	188.01
b.	Segment Cost	(57.74)	(95.93)	(153.67)
c.	Result (a-b)	(0.97)	35.31	34.34
d.	Extraordinary Items	-	-	0.00
e.	Net Results	-	-	34.34
f.	Amortization of cost aquired Banks	-	-	0.00
g.	Provisions & Contingencies	-	-	11.38
h.	Unallocated provisions & Contingencies	-	-	0.00
i.	Profit before tax	-	-	22.96
j.	Provision for Income Tax	-	-	(7.60)
k.	Net Profit			15.36
l.	Other Information			
m.	Segment Assets (on fortnightly average basis)	879.08	1265.63	2144.71
n.	Unallocated Assets Including fictitious Assets	-	-	0.00
	Segment Assets (year end)	702.02	1442.69	2144.71
o.	Total Assets	-	-	2144.71
p.	Segment Liabilities (on fortnightly average basis)	853.26	1291.45	2144.71
q .	Unallocated Liabilities	-	-	0.00
	Segment Liabilities (year end)	691.19	1453.52	2144.71
r.	Total Liabilities	-	-	2144.71

4. Related Party Disclosures : Accounting Standard 18

The Bank is a co-operative society under the Maharashtra -State Co-operative Societies Act,1960 and there are no Related Parties requiring a disclosure under Accounting Standard 18 issued by the Institute of Chartered Accountants of India other than Key Management Personnel the Chief Executive Officer of the Bank Shri Shirish Yashwant Mahabal, upto October 2017 & Shri Vinayak Keshav Joshi from November 2017 onwards for the year 2017-18.

However in terms of RBI circular dated March 29,2003, CEO being a single party coming under the category, no further details therein need to be disclosed.

5. Leases : Accounting Standard 19

The Bank has entered into the lease agreement with various parties The total of future minimum lease payment under non cancellable operating leases are as follows

(Rs. in Lakhs)

Not later than one Year	307.53
Later than one year but not later than five years	937.17
Later than five year	566.06
Lease payment recognised in profit and loss account	312.07

6. Deferred Tax Assets (DTA)/Liability (DTL): Accounting Standard 22

Deferred tax reflect the impact of timing differences between taxable income and accounting income measured at tax rates applicable on the balance sheet date. Deferred tax assets are recognized only to the extent that there is reasonable certainty that sufficient future income will be available against which such deferred tax assets can be realized

Deferred tax is recognized only on timing difference of depreciation.

(Rs. in Lakhs)

Particulars	2016-17	2017-18
Balance of DTA Net as on 01.04.2017	44.15	55.08
Add : Assets Recognised During the Year	10.93	0.00
Less : Deferred Tax Liability During the Year	0.00	1.14
Balance of DTA (Net) as on 31.03.2018	55.08	53.94

7. Discontinuing Operations : Accounting Standard 24

The Bank ,during the financial year 2017-18, has not discontinued any of its business activities/operations which resulted in discharging of liabilities and realization of the assets and no decision has been finalized to discontinue a business activity in its entirety which will have the above effects.

8. Intangible Assets: Accounting Standard 26

Details of computer software assets in accordance with AS-26 on intangible assets issued by ICAI are as under

(Rs. in Lakhs)

	Gross
Opening balance as on 01.04.2017	251.62
Additions during the year	88.06
Less Depreciation	269.38
Closing balance as on 31.03.2018	70.30
Estimated useful life (in years)	3

9. Impairment of Assets: Accounting Standard 28

As required by Accounting Standard on "Impairment of Assets" issued by the Institute of Chartered Accountants of India, there is no Impairment of Assets of the Bank which is not provided for.

10. Contingent Liabilities : Accounting Standard 29

Particulars	Rs. in Lakhs
Goods and Service Tax Input Tax credit not yet reflected on the portal	3.30
Income tax Demands pending in appeals	292.12

11. Previous year's figures have been regrouped/rearranged where ever necessary to confirm the layout of the accounts of the current year.

C Disclosure of Information as per RBI guidelines

(Rs. in Lakhs)

No.	Particulars	31.03.2016	31.03.2017	31.03.2018
01	Capital to Risk Assets Ratio	15.47%	18.01%	18.27%
	Movement of CRAR			
	a) Tier I Capital	12325.00	13572.84	14825.17
	b) Tier II Capital	2188.51	2346.58	2421.72
	c) Total Capital	14513.51	15919.42	17246.89
	d) Value of Risk Weighted Assets	93789.64	88392.20	94398.05
02	% of CRAR	15.47%	18.01%	18.27%
03	Investments-Govt. Securities			
	a) Book value of Investments	55189.33	54854.29	64101.02
	b) Face Value of Investments	55166.40	53313.70	62813.70
	c) Market Value of Investments	55117.47	54962.31	61693.26
04	Advances to Sensitive Sectors (Real Estate, Construction Business, Housing)	21193.06	23217.71	24849.10
05	Advances against Shares and Debentures	Nil	Nil	Nil
06	Advances to directors, their relatives, companies /firms in which they are interested.			
	a) Fund-based -	33.37	38.29	14.67
	Non Fund based (Guarantees, L/Cs)	0.00	0.00	0.00
07	Average Cost of Deposits	7.59%	7.00%	6.28%
08	NPAs			
	a) Gross NPAs (Amount)	7230.15	7993.81	9747.50
	b) Net NPAs (Amount)	1906.93	2097.77	3448.73
	a) Gross NPAs (%)	6.86%	6.38%	7.76%
	b) Net NPAs (%)	1.91%	1.76%	2.89%

09	Movement of NPAs (Gross NPAs)			
	a) Balance at the beginning of the year	7748.30	7230.15	7993.81
	b) Additions during the year	1340.58	2596.66	3361.38
	c) Reduction during the year	1858.73	1833.00	1607.69
	d) Balance at the end of the year	7230.15	7993.81	9747.50
10	Profitability:			
	a) Interest Income as a percentage of Working Funds	9.69%	9.12%	8.66%
	b) Non interest income as a percentage of Working Funds	0.64%	1.39%	0.68%
	c) Operating profit as percentage of Working Funds	1.47%	2.20%	1.70%
	d) Return on Assets	0.56%	0.76%	0.76%
	e) Average Business (Deposits+ Advances) per employee (Rs. in Lakh)	639.68	732.25	749.72
	f) Net Profit per employee (Rs. in Lakh)	2.42	3.60	3.77
11	Provision made during the year towards NPAs	31.03.2016	31.03.2017	31.03.2018
	a) Provision towards NPAs	700.00	600.00	625.00
	b) Provisions for Depreciation in investments	64.40	430.16	504.03
	c) Provision for Standard Assets	0.00	65.00	0.00
	d) Provision for OIR NPA-Not through P & L A/c	732.28	847.79	530.86
12	Movement in Provision (including BDDR Floating Reserve)			
	a) As at the beginning of the year	4742.98	5323.22	5896.04
	(+) Additions during the year	720.00	600.00	625.00
	(-) Reduction during the year	139.76	27.18	222.27
	As at the end of the year	5323.22	5896.04	6298.77
	b) Towards depreciation on Investment	-244.85	430.16	504.03
	c) Towards Standard Assets			
	As at beginning of the year	450.00	450.00	515.00
	(+) Additions during the year	0.00	65.00	0.00
	(-) Reduction during the year	0.00	0.00	0.00
	As at the end of the year	450.00	515.00	515.00

- 1) Premium paid to DICGC up to 31.03.2018
(Premium of Rs. 101.46 Lakh paid on 25.05.2017 for the period 01.04.2017 to 30.09.2017 and Rs. 102.62 Lakh paid on 27.11.2017 for the period 01.10.2017 to 31.03.2018)
- 2) Premium paid to DICGC up to 30.09.2018
(Premium of Rs. 105.99 Lakh with GST paid on 29.05.2018 for the period 01.04.2018 to 30.09.2018)

Investments :

1. The balance under “Held for Trading” (HFT) category is NIL as on 31.03.2018

2. Non-SLR Investments :

(i) Composition of Non-SLR Investments: (Rs. in Lakhs)

Sr. No.	Issuer	Amount	Extent of below investment grade securities already invested	Extent of 'unrated' securities	Extent of 'unlisted' securities
1	PSUs		--	--	--
	N.H.A.I.	74.17	-	-	-
2	Fls	--	--	--	--
3	Public Sectors Banks	--	--	--	--
4	Mutual Funds	0.00	--	--	0.00
5	Others-Shares		--	--	--
	I.F.C.I.	00.10	--	--	--
	Co-Op.Banks	31.25	--	--	31.25
	Total	105.52	--	--	31.25
	Provision held towards Depreciation	31.00	--	--	--

(ii) Non-performing Non-SLR Investments :

Amount (Rs. in lakhs)

Particulars	
Opening Balance	30.81
Additions during the year	Nil
Reduction during the above year	Nil
Closing Balance	30.81
Total provision held	31.00

Statement Securities sold/purchased under REPO Transactions during year is NIL.

Restructured accounts:-

(Rs. in Lakhs)

		Housing Loan	SME Debt Restructuring	Others
Standard Advances Restructured	Number of Borrowers	0	0	0
	Amount Outstanding	0.00	0.00	0.00
	Sacrifice (diminution in the fair value)	0.00	0.00	0.00
Substandard Advances Restructured	Number of Borrowers	0	0	0
	Amount Outstanding	0.00	0.00	0.00
	Sacrifice (diminution in the fair value)	0.00	0.00	0.00
Doubtful Advances Restructured	Number of Borrowers	0	0	1
	Amount Outstanding	0.00	0.00	494.90
	Sacrifice (diminution in the fair value)	0.00	0.00	52.00
Total	Number of Borrowers	0	0	1
	Amount Outstanding	0.00	0.00	494.90
	Sacrifice (diminution in the fair value)	0.00	0.00	52.00


Unclaimed Liabilities (DEAF)

(Rs.in Crore)

Particulars	Current Year
Opening balance of amounts transferred to DEAF	2.59
Add: Amounts transferred to DEAF During the year	3.51
Less: Amounts reimbursed by DEAF towards claims	0.12
Closing balance of amounts transferred to DEAF	5.98

व्यावसायिक प्रगती (Business Growth)

No	Particulars	2014	2015	2016	2017	2018
1	शाखा (No. of Branches)	30	30	30	30	30
2	सभासद (No. of Members)	34604	36218	38496	40411	41007
3	सेवक संख्या (No. of Employees)	425	427	419	412	407
4	भाग भांडवल (Paid up Capital)	3676.52	3919.88	4224.31	4659.95	4914.24
5	राखीव व इतर निधी (Statutory & other Reserves)	13162.89	14363.74	15226.10	16808.67	18691.61
6	ठेवी (Deposits)	148480.96	160757.73	162604.77	176332.14	179567.50
7	कर्जे (Loans and advances)	91519.71	100824.30	105419.86	125356.74	125568.81
8	कर्जाचे ठेवींशी प्रमाण (CD Ratio)	61.64	62.72	64.83	71.09	69.93
9	एकूण व्यवसाय (Total Business)	240000.67	261582.03	268024.63	301688.88	305136.31
10	गुंतवणूक (Investments)	59369.44	65790.15	63259.30	61607.38	65807.15
11	खेळते भांडवल (Working Capital)	168281.64	180874.29	184548.98	200973.28	205590.71
12	निव्वळ नफा (Net Profit)	1500.24	835.32	1012.86	1485.19	1536.08
13	लाभांश (Dividend)	12.00%	10.00%	12.00%	12.00%	10.00%
14	प्रति सेवक व्यवसाय (Business per Employee)	564.71	612.60	639.68	732.25	749.72
15	Gross NPA	6.52%	7.68%	6.86%	6.38%	7.76%
16	निव्वळ अनुत्पादक कर्जे प्रमाण (NET NPA)	1.99%	2.98%	1.91%	1.76%	2.89%
17	भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (CRAR)	14.90%	15.30%	15.47%	18.01%	18.27%



शेकडा तौलनिक प्रमाण
Comparative Ratios

No	प्रमाणाचा तपशील Particulars	2013-14 %	2014-15 %	2015-16 %	2016-17 %	2017-18 %
1	एकूण कर्जाचे एकूण ठेवींशी CD Ratio	61.64	62.72	64.83	71.09	69.93
2	एकूण खर्चाचे एकूण उत्पन्नाशी Total Expenses to total income	91.27	95.49	94.56	92.77	91.83
3	एकूण उत्पन्नाचे खेळत्या भांडवलाशी Total income to Ave.working Capital	10.21	10.25	10.33	10.50	9.34
4	ब्याज उत्पन्नाचे खेळत्या भांडवलाशी Interest income to Ave.working Capital	9.70	9.53	9.69	9.12	8.66
5	इतर उत्पन्नाचे खेळत्या भांडवलाशी Other Income to Ave.Working Capital	0.51	0.72	0.64	1.39	0.68
6	सेवक खर्चाचे एकूण उत्पन्नाशी Staff Salary to Total Income	12.30	12.87	13.79	12.83	13.80
7	सेवक खर्चाचे खेळत्या भांडवलाशी Staff Salary to Ave.Working Capital	1.26	1.32	1.42	1.35	1.29
8	एकूण ठेवींचे खेळत्या भांडवलाशी Total Deposit to Ave. Working Capital	88.23	88.88	88.11	90.11	89.22
9	निव्वळ नफ्याचे खेळत्या भांडवलाशी Net Profit to Ave.Working Capital	0.89	0.46	0.56	0.76	0.76
10	थकबाकीचे एकूण कर्जाशी Overdues to Total Loans & Advances	5.36	4.55	7.05	6.59	6.98
11	प्रति सेवक व्यवसायाचे प्रमाण (रु.लाखात) Business per Employee	564.71	612.60	639.68	732.25	749.72
12	प्रति सेवक नफ्याचे प्रमाण (रु. लाखात) Profit per Employee	3.53	1.96	2.42	3.60	3.77

अंदाजपत्रक सन 2018-19
Budget for the year 2018-19

Rs.In Crore

Particulars	2017-18		2018-19
	Projected	Actual	Projected
Paid up Capital	49.00	49.14	52.00
Deposits	1910.00	1795.67	1954.50
Loans & Advances	1300.00	1255.69	1396.45
Investment	675.00	658.07	680.00
A. INCOME			
Interest Income on Loans & Advances	126.10	113.86	131.61
Interest Income on Investment	63.90	60.50	59.50
Other Income	9.30	17.36	11.28
Trading Profit on G.Sec.	2.00	-3.71	0.00
Total Income	201.30	188.01	202.39
B. EXPENSES			
Interest on Deposits	125.84	109.94	117.00
Staff Salary	26.58	25.95	28.35
Other Expenses	22.15	17.92	21.00
Total Expenses	174.57	153.81	166.35
Gross Profit = A-B	26.73	34.20	36.04

शाखांचे अंतर्गत व समावर्ती लेखा परिक्षक

मे.डी.डी.निंबाळकर अँड असोसिएट्स	मे.गोखले अँड गोखले	मे.डि.व्ही.फडतरे अँड असोसिएट्स
मे.गणेश कुंभार अँड असोसिएट्स	मे.आर.आर.पिंगळे अँड कंपनी	मे.आर.एस.राठी अँड असोसिएट्स
मे.देशपांडे अँड पाटेकर	मे. आर.पी.भिडे अँड असोसिएट्स	मे.गोयल पारूल अँड कंपनी
मे.खरे देशमुख अँड कंपनी	मे.सतिश मुंदडा अँड असोसिएट्स	मे.के.डी.के.अँड कंपनी
मे.प्रांजल जोशी अँड कंपनी	मे. राहुल वढवणे अँड कंपनी	मे.बडगुजर जगताप अँड कंपनी
मे.पी.एस.नावंदर अँड असोसिएट्स	मे.पी.डी. दलाल अँड असोसिएट्स	मे.आंबेकर शेलार कर्वे अँड आंबेडकर
मे.श्रीपाद वाईकर अँड असोसिएट्स	मे.आर.एच.मिरासदार अँड कंपनी	मे.अमित ए.गोरे
मे.ए.एच.जगताप अँड असोसिएट्स	मे.मंन्त्री अँड पारीक	मे. विजयकुमार क्षीरसागर अँड असोसिएट्स
मे.जोशी गाडगिल अँड कंपनी	मे.व्ही.टी. असोसिएट्स	मे.सी.व्ही. चितळे अँड कंपनी

शाखा-सूची

क्र.	कार्यालय/शाखा-पत्ता	दूरध्वनी क्रमांक/मोबाईल क्र./फॅक्स क्र.	कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार पहिला, तिसरा, पाचवा शनिवार ----- सुट्टी रविवार, दुसरा व चौथा शनिवार
01	मुख्य कार्यालय : 156, गांधी चौक, हडपसर, पुणे 411028	(020) 26870481, (020) 26814566 8805025729 (फॅक्स) (020) 26877321	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
02	हडपसर : अग्रवाल टॉवर, हडपसर, पुणे 411028	(020) 26999810, (020) 26992352 8805025701 (फॅक्स) (020) 26999609	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
03	शनिवार : उत्तम मोती, 1051, सदाशिव पेठ, पुणे 411030	(020) 24491735, (020) 24264192 8805025702 (फॅक्स) (020) 24460403	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
04	मार्केट यार्ड : प्लॉट क्र. 365/66, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे 411037	(020) 24491735, (020) 24264192 8805025703 (फॅक्स) (020) 24262865	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
05	नेताजीनगर - वानवडी : परमार पार्क, वानवडी, पुणे 411040	(020) 26856144, (020) 26856089 8805025704 (फॅक्स) (020) 26856987	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
06	रामवाडी : दीपक पार्क, कल्याणी नगर, नगर रोड, रामवाडी, पुणे 411014	(020) 26680735, (020) 26686562 8805025705 (फॅक्स) (020) 26699232	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
07	सासवड : लांडगे बिल्डिंग, मेन रोड, सासवड, ता. पुरंदर जि.पुणे 412301	(02115) 222630, 8805025706 (फॅक्स) (02115) 224094	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
08	शिक्रापुर : एस.टी. स्टॅड समोर, शिक्रापुर, ता. शिरूर जि. पुणे 412208	(02137) 272311, 8805025707 (फॅक्स) (02137) 272611	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
09	धनकवडी : स.नं. 19/ए, कुमार ट्रेड सेंटर, सातारा रोड, धनकवडी, पुणे 411043	(020) 24373859, 8805025708 (फॅक्स) (020) 24361622	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
10	भोसरी : स.नं. 232/2, गणेश मंगल कार्यालय, नाशिक रोड, भोसरी, पुणे 411039	(020) 65101848, 8805025709 (फॅक्स) (020) 27110070	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
11	वारजे : चौधरी बिल्डिंग, मेन रोड, वारजे, पुणे 411052	(020) 25230326, 8805025710 (फॅक्स) (020) 25230326	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
12	कॅम्प : इस्ट स्ट्रीट गॅलेरिया सोसायटी, 2421, इस्ट स्ट्रीट, कॅम्प, पुणे 411001	(020) 26347751, 8805025711 (फॅक्स) (020) 26330593	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
13	माणिकबाग : भाववर्षा, आनंदनगर, सिंहगड रस्ता, पुणे 411051	(020) 24354608, 8805025712 (फॅक्स) (020) 24358920	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
14	ससाणेनगर : यशराज कॉम्प्लेक्स, काळेपडळ कॉर्नर, ससाणेनगर, हडपसर, पुणे 411028	(020) 26811904, 8805025713 (फॅक्स) (020) 26820621	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
15	भुसारी कॉलनी (कोथरुड) : ए-टाईप, धनलक्ष्मी पार्क सोसा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड, पुणे 38	(020) 25285486, (020) 25282367 8805025714, (फॅक्स) (020) 25285105	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
16	सातारा : 'गुलबहार', बढीये पेट्रोल पंपाजवळ, पोवई नाका, रविवार पेठ, सातारा, 415002	(02162) 229399, 8805025715 (फॅक्स) (02162) 229478	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
17	एम.आय.डी.सी. भोसरी : सुखवानी प्राईड, अजमेरा कॉलनी रस्ता, पिंपरी, पुणे 411018	(020) 27459144, 8805025716 (फॅक्स) (020) 27454281	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00

शाखा-सूची

क्र.	कार्यालय/शाखा-पत्ता	दूरध्वनी क्रमांक/मोबाईल क्र./फॅक्स क्र.	कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार पहिला, तिसरा, पाचवा शनिवार ----- सुट्टी रविवार, दुसरा व चौथा शनिवार
18	बिबवेवाडी : स.न.669, प्लॉट नं. 3, स्नेहसदन, बिबवेवाडी, पुणे 411037	(020) 24280505, 8805025717 (फॅक्स) (020) 24280909	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
19	डेक्कन जिमखाना-शिवाजीनगर डॉ. सोलव स्पेक्ट लॅब, आय.डी.बी.आय. बँकेसमोर, एरंडवणे, पुणे 04	(020) 25420251, 8805025718 (फॅक्स) (020) 25424258	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
20	कोरेगांव (सातारा जिल्हा) : रहमतपुर रोड, तहसिल ऑफिस समोर, मु.पो. कोरेगांव, जि. सातारा 415501	(02163) 220248, 8805025719 (फॅक्स) (02163) 220748	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
21	औंध : प्लॉट नं. 2ए, एस.आर.चेंबर्स, नागरस रोड, मेडिपॉईंट हॉस्पिटल जवळ, औंध, पुणे 411007	(020) 25881588, 8805025720 (फॅक्स) (020) 25881688	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
22	ठाणे : शॉप क्र. 1,2,3, व 4 श्रीजी सीता कृपा सीएचएस धर्मवीर मार्ग, टी.एम.सी. जवळ, पाचपाखाडी, ठाणे (प) 400602	(022)25336535, 8805025721 (फॅक्स) (022) 25336525	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
23	शिरवळ : गट क्र. 377, एस.टी.स्टॅंड जवळ, मु.पो. शिरवळ, जिल्हा सातारा - 412801	(02169) 244071, 8805025731 (फॅक्स) (02169) 244072	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
24	कोंढवा बुद्रुक : शॉप क्र. 2 ते 5, शिवानी हाईट्स, खडी मशीन चौक, कात्रज कोंढवा रोड, कोंढवा बुद्रुक, पुणे 411048	(020) 26930002, 8805025734 (फॅक्स) (020) 26930001	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
25	वाशी (नवी मुंबई) : मैथिली माही को.ऑप हौ. सोसा लि. सेक्टर 12, प्लॉट नं. 188, वाशी, नवी मुंबई 400703	(022) 27809150, 7350004263 (फॅक्स) (022) 27809090	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
26	खराडी : रामसेतू, मथुरानगर को. ऑप हौ. सोसायटी लि., शिवाजी पुतळ्याजवळ, खराडी रोड, चंदननगर, पुणे 411014	(020) 27019021, 7350004256 (फॅक्स) (020) 27019021	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
27	पिरंगुट : घोटावडे फाटा, मु.पो.पिरंगुट, ता. मुळशी, जिल्हा पुणे - 412115	(020) 22922010, 7350004292 (फॅक्स) (020) 22922006	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
28	फुरसुंगी : स.नं. (145) 173, पुणे सासवड रोड, सोयबा मंगल कार्यालयाजवळ, भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली, पुणे 412308	(020) 26980146, 9075012208 (फॅक्स) (020) 26980147	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
29	केशवनगर - मुंढवा : शिवशंभो कृपा, नवजीवन मित्र मंडळ चौक, केशवनगर, मुंढवा, पुणे 411036	(020) 26818999, 9552542159 (फॅक्स) (020) 26820070	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
30	चाकण : ग्लोबल कमर्शियल कॉम्प्लेक्स, चाकण-तळेगांव रोड, खराबवाडी, पुणे 410501	(02135) 278827, 9657002062	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00
31	नाशिक : बोधले बिल्डिंग, भोंसला मिलिटरी स्कूल जवळ, महात्मानगर, नाशिक 422007	(0253) 2355548, 8308844875, (फॅक्स) (0253) 2355547	स. 10.00 ते दु. 1.30 दु. 2.30 ते सायं. 5.00



विनम्र श्रद्धांजलि



ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण मुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण मेवावशिष्यते ॥

अहवाल वर्षांमध्ये भारतातील जे थोर नेते, संशोधक, शास्त्रज्ञ,
तंत्रज्ञ, लेखक, साहित्यिक, कलावंत, शिक्षण तज्ज्ञ,
सामाजिक कार्यकर्ते, बँकेचे सभासद, हितचिंतक व सेवक
दिवंगत झाले त्यांना नम्रतापूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर मृतांच्या आत्म्यास शांती देवो.

